

"महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम"
तंटामुक्त गांव पुरस्कारासाठी पात्र गांवाची यादी
घोषित करणेबाबत..

**महाराष्ट्र शासन
गृह विभाग**

**शासन निर्णय क्रमांक तंमुगा: १००८/सीआर- ५०/पोल-१५,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक :- ९ ऑगस्ट, २००८.**

- वाचा:-**
- १) शासन निर्णय क्रमांक एमआयएस : १००७/सीआर-२३८/पोल-८, दिनांक १९ जुलै, २००७
 - २) शासन निर्णय क्र.तंमुगा:१००९/सीआर-३७ पोल-१५, दिनांक २८ सप्टेंबर, २००७
 - ३) शासन निर्णय क्रमांक तंमुगा: १०१२/सीआर-७०/पोल-१५, दिनांक २६ डिसेंबर, २००७
 - ४) शासन शुद्धिपत्रक क्रमांक एमआयएस : १००७/सीआर-२३८/पोल-१५, दिनांक २६ मार्च, २००८
 - ५) शासन निर्णय क्रमांक तंमुगा: १००८/सीआर-२०/पोल-१५, दिनांक ११ एप्रिल, २००८
 - ६) शासन निर्णय क्रमांक तंमुगा: १००८/सीआर-२५/पोल-१५, दिनांक १६ एप्रिल, २००८
 - ७) शासन निर्णय क्रमांक तंमुगा: १००८/प्र.क्र.३६/पोल-१५, दिनांक १७ जून, २००८
 - ८) पोलीस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पोलीस मुख्यालय यांचे अ.शा.पत्र क्र. पोमसं/४०/९०६९/म.गां.तं.मु.गा/१७/०७, दि. १/८/२००८, आणि सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक यांचे समक्रमांकाचे दि. ८/८/२००८ चे पत्र.

शासन निर्णय:- गावात तंटे निर्माण होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी आणि सामाजिक शांती प्रस्थापित होऊन राज्याची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी, या दृष्टीने दिनांक १५ ऑगस्ट, २००७ पासून "महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम" राज्यात सुरु करण्यात आली आहे. सन २००७-०८ हे वर्ष मोहिमेचे अंमलबजावणीचे प्रथम वर्ष आहे. मोहीम अंमलबजावणी कार्यक्रमानुसार १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट, २००८ या कालावधीत ग्रामपंचायतींनी ग्रामसभा आयोजित करून मोहिमेतील आपला सहभाग निश्चित करावयाचा होता. या मोहिमेत तंटामुक्त गाव समितीने, भविष्यात तंटे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि गावातील दाखल असलेल्या दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर तंट्यांची माहिती ३० सप्टेंबर, २००७ पर्यंत संकलित करून, दाखल तंटे व नव्याने निर्माण झालेले तंटे लोकसहभागातून सामापेचाराने मिटविण्यासाठी कार्यवाही करावयाची होती.

२. भविष्यात तंटे निर्माण होऊ नयेत याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दिनांक ३० सप्टेंबर, २००७ पूर्वी गावातील दाखल तंटे आणि ३० सप्टेंबर, २००७ नंतर निर्माण झालेले नवीन तंटे तडजोडीने व सामोपचाराने मिटविणे यासाठी दिनांक १९ जुलै, २००७ च्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे ८०, १०० व २० असे एकूण २०० गुण विहित करण्यात आले आहेत. तंटामुक्त गाव जाहीर करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, दाखल तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे यासाठी अनुक्रमे ५६, ७० व १४ असे किमान गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. सदर किमान गुणांनी बेरीज १४० येत असली, तरी गाव तंटामुक्त म्हणून पात्र ठरण्यासाठी २०० गुणांपैकी १५० गुण मिळावणे आवश्यक आहे. २०० पैकी १९० गुण प्राप्त करणाऱ्या गावांना त्यांना मिळणाऱ्या पुरस्काराशिवाय पुरस्कार रकमेच्या २५ टक्के इतकी रक्कम विशिष्ट सन्मानचिन्हासह "शांतता पुरस्कार" म्हणून देण्याची तरतूद उपरोक्त दिनांक १९ जुलै, २००७ च्या निर्णयात करण्यात आली आहे.


३. दिनांक १९ जुलै, २००७ च्या निर्णयात निर्धारित करण्यात आलेले तंटामुक्त गावाचे निकष स्वयंमूल्यमापनानुसार पूर्ण करणाऱ्या गावांच्या तंटामुक्त गाव समित्यांनी दिनांक १ मे रोजी ग्रामसभेत गाव तंटामुक्त झाल्याचे घोषित करावयाचे होते. त्यानुसार राज्यातील एकूण ५२०५ गावांनी स्वयंमूल्यमापनानुसार गाव तंटामुक्त झाल्याचे घोषित केले. सदर गावांचे ५ मे, २००८ ते ५ जून, २००८ या कालावधीत जिल्हांतर्गत मूल्यमापन करण्यात आले, त्यात २८३२ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली. दिनांक २० जून, २००८ ते २५ जुलै, २००८ या कालावधीत या गावांचे जिल्हा बाह्य मूल्यमापन समित्यांकडून मूल्यमापन करण्यात आले असून, समित्यांनी आपला अहवाल शासनास सादर केला आहे. त्यानुसार राज्यातील तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कारासाठी पात्र ठरणाऱ्या २३०९ गावांची आणि त्यातील विशेष पुरस्कारासाठी पात्र २४८ गावांची जिल्हानिहाय यादी "परिशिष्ट-अ" येथे घोषित करण्यात येत आहे. सन २००९ च्या जनगणनेप्रमाणे गावाच्या लोकसंख्येनुसार त्यांना मिळालेल्या पुरस्काराची रक्कम गावाच्या नावासमोर सदर "परिशिष्ट-अ" येथे दर्शविण्यात आली आहे.

४. पुरस्काराच्या रकमेच्या विनियोगाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.

५. प्रत्येक जिल्ह्यातील पुरस्कार पात्र गावांना अनुज्ञेय ठरणाऱ्या पुरस्काराच्या रकमेइतक्या तरतुदींचे जिल्हानिहाय वितरण पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे करतील.

६. जिल्हा पोलीस अधीक्षक संबंधित जिल्ह्यातील पुरस्कार पात्र गावांच्या पुरस्काराच्या रक्कमेचे धनादेश तयार करतील आणि गावनिहाय त्याचे वितरण करतील.
७. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या एका गावास आणि उर्वरित संपूर्ण राज्यातून गुणानुक्रमे ६७ अशा एकूण १०० गावांना मा.मुख्यमंत्री व मा.उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करून तंटामुक्त गाव पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. या १०० गावांची यादी व त्यांना प्रदान करावयाचे धनादेश याबाबतची कार्यवाही पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे करतील.
८. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी होणारा खर्च मागणी क्र.बी-१, प्रधान लंखाशीर्ष- २०५५-पोलीस, (००) (१०९) - जिल्हा पोलीस (००) (१०) तंटामुक्त गाव मोहिम (२०५५-०५३३), ३१ सहायक अनुदान योजनेत्तर/ दत्तमत या खालील मंजूर तरतुदीतून करण्यात यावा.
९. सदर प्रयोजनार्थ काढावयाची देयके ही महाराष्ट्र कोषागार नियम नमुना क्रमांक - ३१ मध्ये सादर करून यासाठी लागणारी रक्कम आरहित करावी.
१०. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. प्र.क्र.३३१/व्यय-७, दिनांक ५/८/२००८ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
११. सदर शासन निर्णय राज्ब शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००८०८१११६५०४७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,



(चित्कला झुत्शी)

अपर मुख्य सचिव(गृह), महाराष्ट्र शासन, गृह विभाग.

प्रति,

मा.राज्यपाल यांचे सचिव,
मा.मुख्यमंत्री यांचे सचिव,
मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
सर्व मा.मंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्यातील सर्व मा. लोकसभा/राज्यसभा सदस्य,
सर्व मा.विधानसभा/विधानपरिषद सदस्य (पत्राद्वारे),
मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
सर्व पालक सचिव, मंत्रालय, मुंबई,
सर्व विभागीय सचिव, मंत्रालय, मुंबई,
सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व पोलीस अधीक्षक,
सर्व उप विभागीय अधिकारी (जिल्हाधिकारी यांचेमार्फत),

(यांना विनंती करण्यात येते की, सदर शासन निर्णयाच्या छायार्कित प्रती आपल्या नियंत्रणाखालील प्रत्येक मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांना पोहर्चावण्याची व्यवस्था करावी.)

सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी (पोलीस अधीक्षक यांचेमार्फत).

(यांना विनंती करण्यात येते की, सदर शासन निर्णयाच्या छायार्कित प्रती आपल्या नियंत्रणाखालील प्रत्येक पोलीस ठाणे, प्रत्येक ग्रामपंचायत यांना पोहर्चावण्याची व्यवस्था करावी.)

सर्व गटविकास अधिकारी (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांचेमार्फत).

सर्व तहसीलदार (जिल्हाधिकारी यांचेमार्फत).

निवड नस्ती (पोल-१५).

परिशिष्ट - अ

(शासन निर्णय क्रमांक तंमुगां: १००८/सीआर-५०/पोल-१५ दि. ९ ऑगस्ट २००८.)

अ.क्र	जिल्हयाचे नाव	तालुका	पोलीस ठाणे	गांवाचे नांव	लोकसंख्या	पुरस्कारासाठी पात्र	विशेष पुरस्कारासाठी पात्र "शांतता पुरस्कार"	लोकसंख्येनुसार पारितोषिकाची रक्कम
१	२	३	४	५	६	७	८	९
	ठाणे	१.पालघर	१.पालघर	१.गिरनोली	११२२	पात्र	-	२०००००
			२.मनोर	१.पोळे	५७३	पात्र	-	१०००००
				२.खैरे	९५१	पात्र	-	१०००००
			३.बोईसर	१.हनुमान नगर	१०७२	पात्र	-	२०००००
				२.राणीशिगाव	१२४५	पात्र	-	२०००००
			४.तारापूर	१.धिवली	२४९३	पात्र	-	३०००००
			५.सातपाटी	१.उच्छोळी	११५६	पात्र	-	२०००००
				२.टेंभी(नवापूर)	१०००	पात्र	-	१०००००
			६.सफाळा	१.कोरे	१६५०	पात्र	-	२०००००
				२.दांडाखाडी खटाळी	१४५०	पात्र	-	२०००००
				३.डोंगरे	१२७०	पात्र	-	२०००००
				४.कर्दळ	१२००	पात्र	-	२०००००
				५.वेढी माजुली	१५२३	पात्र	-	२०००००
		२.डहाणू	७.डहाणू	१.आसवे	२३०२	पात्र	-	३०००००
			८.कासा	१.वाघाडी	१४१७	पात्र	-	२०००००
				२.शिलोडा	३४२४	पात्र	-	४०००००
			९.वाणगांव	१.अन्नम धुमकेत	१९३४	पात्र	-	२०००००
		३.जव्हार	१०.जव्हार	१.बोराळा	१३९२	पात्र	-	२०००००
				२.साकुर	१९२४	पात्र	-	२०००००
		४.मोखाडा	११.मोखाडा	१.कु लौद	१०४०	पात्र	-	२०००००
		५.वाडा	१२.वाडा	१.ऐनशेत	६४९	पात्र	-	१०००००
				२.अलमान	६८६	पात्र	-	१०००००
				३.कोणे	२२५०	पात्र	-	३०००००
				४.कोनसई	११००	पात्र	-	२०००००
				५.देवघर	११२४	पात्र	-	२०००००
				६.उचाट	५४६	पात्र	-	१०००००
				७.आंबिवली	२२००	पात्र	-	३०००००
		६.भिवंडी	१३.गणेशपुरी	१.निवळी	६२८	पात्र	-	१०००००
				२.कुसापुर	६२५	पात्र	-	१०००००
				३.महाळुंगे	६५९	पात्र	-	१२५०००
		७.मुरबाड	१४.मुरबाड	१.खानिवरे	१०९३	पात्र	-	२०००००
				२.माजगांव	११२४	पात्र	-	२०००००
			१५.टोकावडे	१.सायले	१२००	पात्र	-	२०००००
		८.अंबरनाथ	१६.कुळगांव	१.कान्होर	१४३१	पात्र	-	२०००००
		९.शहापूर	१७.किन्हवली	१.सारंगपुरी	३०००	पात्र	-	३०००००
				२.खरीवली(सो)	९४१	पात्र	-	१०००००
				३.मुगांव	२२८३	पात्र	-	३०००००
		१०.वसई	१८.नालासोपारा	१.मर्देंस	२४५०	पात्र	-	३०००००
		११.विक्रमगड	१९.विक्रमगड	१.सारशी	२४५०	पात्र	-	३०००००
								७८२५०००
२	रायगड	१.अलिबाग	१.पोयनाड	१.ताडवागळे	३११६	पात्र	-	४०००००

			२.नारंगी	६५२	पात्र	पात्र	१२५०००	
			३.खिडकी	१३२७	पात्र	-	२०००००	
			४.कुरडूस	७०००	पात्र	पात्र	८७५०००	
			५.वाघरण	१०२१	पात्र	पात्र	२५००००	
			६.वाघोडे	१५२८	पात्र	पात्र	२५००००	
			७.शिरवली	१२००	पात्र	पात्र	२५००००	
			८.कुरकुंडी	१२४२	पात्र	पात्र	२५००००	
		२.रेवदंडा	१.बोरघर	३२६७	पात्र	-	४०००००	
			२.बामणगांव	१९५२	पात्र	-	२०००००	
			३.बेलोशी	४९४७	पात्र	-	५०००००	
			४.जिचोटी	५२२५	पात्र	-	७०००००	
			५.वरंडे	२६००	पात्र	-	३०००००	
		२.मुरूड	रेवदंडा	१.चोरडे	२९५९	पात्र	-	३०००००
				२.कोरलई	३००५	पात्र	पात्र	५०००००
				३.वळके	३०४०	पात्र	पात्र	५०००००
				४.मिठेखार	२९५९	पात्र	पात्र	३७५०००
				५.साळाव	१९९८	पात्र	पात्र	२५००००
		अलिबाग	३.अलिबाग	१.मान तर्फे झिराड	३४०१	पात्र	पात्र	५०००००
				२.आक्षी	३२५०	पात्र	पात्र	५०००००
				३.नागांव	८५००	पात्र	-	७०००००
				४.वैश्वी	४००४	पात्र	पात्र	६२५०००
				५.ढवर	१७७६	पात्र	पात्र	२५००००
				६.बेलकडे	७५८	पात्र	-	१०००००
				७.सहान	१३१२	पात्र	-	२०००००
				८.खंडाळे	४०००	पात्र	-	४०००००
				९.कावीर	१७९९	पात्र	-	२०००००
				१०.मुळे	८४८	पात्र	पात्र	१२५०००
				११.मापगांव	५२००	पात्र	-	७०००००
			४.मांडवा	१.झिराड	१९७४	पात्र	-	२०००००
				२.आगरसुरे	२००२	पात्र	पात्र	३७५०००
				३.आवास	३६२०	पात्र	-	४०००००
				४.सासवणे	२१९३	पात्र	-	३०००००
				५.धोकवडे	३०८६	पात्र	पात्र	५०००००
				६.मिळकतखार	१४३५	पात्र	-	२०००००
				७.कोपरोली	२००९	पात्र	-	३०००००
				८.सारळ	३१५२	पात्र	पात्र	५०००००
				९.रेवस	२४४२	पात्र	पात्र	३७५०००
				१०.नवखार	१६०२	पात्र	-	२०००००
				११.किहीम	४०४७	पात्र	-	५०००००
				१२.सातिर्जे	१३५५	पात्र	-	२०००००
		मुरूड	५.मुरूड	१.भालगांव	२९३३	पात्र	पात्र	३७५०००
				२.तेलवडे	९२३	पात्र	पात्र	१२५०००
				३.काशिद	१००७	पात्र	-	२०००००
				४.राजपुरी	४२००	पात्र	पात्र	६२५०००
				५.वावडुंगी	१३६५	पात्र	पात्र	२५००००
				६.सावळी	१२००	पात्र	पात्र	२५००००
				७.वेळास्थे	११७०	पात्र	पात्र	२५००००
				८.विहुर	१७००	पात्र	पात्र	२५००००
				९.खारआंबोली	१२००	पात्र	पात्र	२५००००
		३.खालापूर	६.खालापूर	१.इसांबे	२२००	पात्र	पात्र	३७५०००

			२.बोरगांव	२००३	पात्र	पात्र	३७५०००
			३.नंदनपाडा	११५७	पात्र	पात्र	२५००००
			४.खाणांव	१३००	पात्र	पात्र	२५००००
			५.होराळे	१०१३	पात्र	पात्र	२५००००
			६.आपटी	१०२५	पात्र	पात्र	२५००००
			७.गोरठण	१५२७	पात्र	पात्र	२५००००
			८.शिरवली	१३७९	पात्र	पात्र	२५००००
			९.चावणी	११२५	पात्र	पात्र	२५००००
			१०.ओरोसे	१३७९	पात्र	पात्र	२५००००
			११.जांभीवली	१०५६	पात्र	पात्र	२५००००
			१२.खरीवली	१९५१	पात्र	पात्र	२५००००
			१३.वडवळ	१७६८	पात्र	-	२०००००
			१४.तांबाटी	२८६४	पात्र	पात्र	३७५०००
			१५.म्हाडप	१३२०	पात्र	-	२०००००
			१६.नारंगी	१३००	पात्र	पात्र	२५००००
			१७.चिलठण	१०५०	पात्र	पात्र	२५००००
			१८.उंबरे	११२५	पात्र	-	२०००००
			१९.वावोशी	१८५०	पात्र	-	२०००००
			२०.नडोदे	१०८५	पात्र	-	२०००००
		७.रसायनी	१.चांभाली	३५४४	पात्र	पात्र	५०००००
		८.खोपोली	१.बीड खुर्द	१९३६	पात्र	-	२०००००
			२.जांबरूग	१६४७	पात्र	-	२०००००
			३.देवन्हावे	१४६८	पात्र	-	२०००००
			४.साजगांव	३४२७	पात्र	-	४०००००
			५.होनाड	१५११	पात्र	-	२०००००
			६.ठाणेन्हावे	१९७५	पात्र	-	२०००००
			७.अत्खरगांव	२२६५	पात्र	-	३०००००
	४.पनवेल	रसायनी	१.चावणे	५७७१	पात्र	पात्र	८७५०००
			२.सावळे	१७०२	पात्र	पात्र	२५००००
			३.जूनी पोसरी	१३१६	पात्र	पात्र	२५००००
			४.आपटा	४०२५	पात्र	पात्र	६२५०००
			५.गुळसुंदी	१०३७०	पात्र	पात्र	१२५००००
	५.कर्जत	९.नेरळ	१.वारे	२५२४	पात्र	-	३०००००
			२.साळोख	३०००	पात्र	पात्र	३७५०००
			३.पाश्रज	३२४३	पात्र	पात्र	५०००००
			४.मानिवली	२४१६	पात्र	-	३०००००
			५.पिंपळोली	४२६२	पात्र	पात्र	६२५०००
			६.चिंचवली	१७४९	पात्र	-	२०००००
			७.उकुळ	९४७	पात्र	पात्र	१२५०००
			८.माणगांव	२९०५	पात्र	-	३०००००
			९.ओलमण	४२३५	पात्र	पात्र	६२५०००
			१०.पाषाणे	२५००	पात्र	-	३०००००
			११.पोशीर	३५००	पात्र	-	४०००००
			१२.शेलू	४१६६	पात्र	पात्र	६२५०००
			१३.मत भडवळ	३९६५	पात्र	-	४०००००
			१४.वाकस	३२१८	पात्र	-	४०००००
			१५.आसल	३१४४	पात्र	-	४०००००
			१६.ममदापूर	१५२१	पात्र	पात्र	२५००००
			१७.कळंब	५३७३	पात्र	-	७०००००
		१०.कर्जत	१.वरई	१६९७	पात्र	पात्र	२५००००

				२.वेणगांव	२९८७	पात्र	पात्र	३७५०००
				३.सावळा	१९५९	पात्र	पात्र	२५००००
				४.बोरीवली	४२८३	पात्र	पात्र	६२५०००
				५.हुमगांव	६४४	पात्र	पात्र	१२५०००
				६.सावेळे	४०९६	पात्र	पात्र	६२५०००
				७.बीड	३८८२	पात्र	पात्र	५०००००
				८.तिवरे	१६६९	पात्र	पात्र	२५००००
				९.वावळोली	२३१२	पात्र	पात्र	३७५०००
				१०.टेंबरे	२९१७	पात्र	पात्र	३७५०००
				११.पळसदरी	२५१५	पात्र	-	३०००००
				१२.भिवपुरी	१४७६	पात्र	-	२०००००
				१३.कडाव	३९२०	पात्र	-	४०००००
				१४.गौरकामत	४३०४	पात्र	-	५०००००
				१५.हलीवली	१०९३	पात्र	-	२०००००
				१६.कशेळे	३३६४	पात्र	-	४०००००
				१७.खांडपे	२८६७	पात्र	-	३०००००
		६.पेण	११.वडखळ	१.पाबळ	५२८१	पात्र	पात्र	८७५०००
				२.वरप	२०१५	पात्र	पात्र	३७५०००
				३.मसद बु.	१९०३	पात्र	पात्र	२५००००
				४.शिकी	३५००	पात्र	पात्र	५०००००
				५.कासु	५०१०	पात्र	-	७०००००
				६.खारपाले	३०१९	पात्र	-	४०००००
				७.वढाव	५०७९	पात्र	-	७०००००
				८.कणे	१६३५	पात्र	-	२०००००
				९.दिव	३६६९	पात्र	-	४०००००
				१०.आमटेम	२४४६	पात्र	-	३०००००
		१२.पेण	१.सावरसई	१.सावरसई	१२२९	पात्र	पात्र	२५००००
				२.आराव	७३०	पात्र	-	१०००००
				३.सापोली	१४१५	पात्र	-	२०००००
				४.गागोदे बु.	१४६५	पात्र	पात्र	२५००००
				५.शेडाशी	१३२७	पात्र	पात्र	२५००००
				६.वरवणे	१२७६	पात्र	पात्र	२५००००
				७.जावळी	१५६०	पात्र	-	२०००००
				८.निघवली	७५०	पात्र	पात्र	१२५०००
				९.आंबीवली	८९०	पात्र	-	१०००००
				१०.गागोदे खु.	६५०	पात्र	पात्र	१२५०००
				११.म.मी.डोंगर	२८४६	पात्र	पात्र	३७५०००
				१२.कोपर	१८२५	पात्र	-	२०००००
				१३.वाकुळ	२८३३	पात्र	पात्र	३७५०००
				१४.आंबेघर	२१९३	पात्र	-	३०००००
				१५.दूरशेत	१०५१	पात्र	-	२०००००
				१६.बोरगांव	१५९८	पात्र	-	२०००००
				१७.मळेघर	२२१२	पात्र	-	३०००००
				१८.खारपाडा दुष्मी	२९८६	पात्र	-	३०००००
				१९.सोनखार	१६८०	पात्र	-	२०००००
				२०.रावे	४८८०	पात्र	पात्र	६२५०००
				२१.खरोशी	२३००	पात्र	-	३०००००
		१३.नागोळणे	१.मुंदाणी	१.मुंदाणी	१२७१	पात्र	पात्र	२५००००
				२.बेणसे	३५३६	पात्र	पात्र	५०००००
				३.कोलेटे	११०४	पात्र	-	२०००००

				४.शिहु	३१४०	पात्र	-	४०००००
				५.कोहीरे	२०३३	पात्र	-	३०००००
	७.पाली	१४.पाली		१.ताडगांव	६२९	पात्र	पात्र	१२५०००
				२.महागांव	१७६३	पात्र	पात्र	२५००००
				३.नेणवली	९०९	पात्र	पात्र	१२५०००
				४.गोमाशी	८३८	पात्र	पात्र	१२५०००
				५.शिलोशी	१२५९	पात्र	-	२०००००
				६.राबगांव	१६८८	पात्र	पात्र	२५००००
				७.घोटवडे	११८३	पात्र	-	२०००००
				८.चिखलगांव	१५९०	पात्र	पात्र	२५००००
				९.वाघेशी	२२५९	पात्र	-	३०००००
				१०.चंदरगांव	६५८	पात्र	पात्र	१२५०००
				११.आतोणे	९१८	पात्र	पात्र	१२५०००
				१२.खवली	२०५५	पात्र	-	३०००००
				१३.दहीगांव	११७२	पात्र	पात्र	२५००००
				१४.भारजे	१३८२	पात्र	पात्र	२५००००
				१५.कळंब	९९२	पात्र	पात्र	१२५०००
				१६.नागशेत	७४९	पात्र	पात्र	१२५०००
				१७.उध्दर	१३६६	पात्र	-	२०००००
				१८.आपटवणे	११२२	पात्र	पात्र	२५००००
				१९.नांदगांव	१५३४	पात्र	पात्र	२५००००
				२०.खांडपोली	७९३	पात्र	पात्र	१२५०००
				२१.नवघर	२०४७	पात्र	-	३०००००
	८.रोहा	१५.रोहा		१.वाकी	२५००	पात्र	पात्र	३७५०००
				२.नेहरूनगर	१२००	पात्र	पात्र	२५००००
				३.तळवली त.अष्टमी	१२६४	पात्र	पात्र	२५००००
				४.वावे पोटगे	११३०	पात्र	-	२०००००
				५.खांब	२५८०	पात्र	पात्र	३७५०००
				६.महाळुंगे	१००८	पात्र	-	२०००००
				७.पुगांव	१२००	पात्र	पात्र	२५००००
				८.तळाघर	१७३५	पात्र	पात्र	२५००००
				९.सारसोली	२३०१	पात्र	-	३०००००
				१०.रोठ बु.	१०६६	पात्र	पात्र	२५००००
				११.भिसे	८४७	पात्र	-	१०००००
	९.माणगांव	१६.माणगांव		१.गांगवली	१८०३	पात्र	पात्र	२५००००
				२.साले	१७३४	पात्र	पात्र	२५००००
				३.वारक	९९१	पात्र	-	१०००००
				४.करंबेली	१९८८	पात्र	पात्र	२५००००
				५.मुठवली	१८४२	पात्र	पात्र	२५००००
				६.रातवड	६०४	पात्र	-	१०००००
				७.विहुळे	११५७	पात्र	-	२०००००
				८.बामणोली	२११४	पात्र	पात्र	३७५०००
				९.लोणशी	१११५	पात्र	-	२०००००
				१०.डोंगरोली	८७८	पात्र	-	१०००००
				११.काकळ	११७१	पात्र	-	२०००००
				१२.वावे दिवाळी	१०९१	पात्र	-	२०००००
				१३.चांदोरे	१६२३	पात्र	-	२०००००
				१४.पळसगांव	१३८८	पात्र	पात्र	२५००००
				१५.दाखणे	२०६०	पात्र	-	३०००००
				१६.निळज	१०२१	पात्र	पात्र	२५००००

				१७.साळवे	१२६०	पात्र	-	२०००००
				१८.भुवन	९७४	पात्र	-	१०००००
				१९.भाले	११४२	पात्र	-	२०००००
				२०.साजे	८०३	पात्र	पात्र	१२५०००
				२१.वरची वाडी	८९२	पात्र	-	१०००००
				२२.कुणबे	१०११	पात्र	पात्र	२५००००
				२३.सणसवाडी	९३४	पात्र	-	१०००००
				२४.जिते	१८६६	पात्र	पात्र	२५००००
				२५.शिरसाट	११४६	पात्र	पात्र	२५००००
				२६.रवाळजे	९७६	पात्र	पात्र	१२५०००
				२७.शिरवली	७३५	पात्र	पात्र	१२५०००
				२८.पाटणूस	२३२५	पात्र	पात्र	३७५०००
		१०.तळा	माणगांव	१.बोरघर हवेली	९६२	पात्र	-	१०००००
				२.वाजंळोशी	१२२७	पात्र	पात्र	२५००००
				३.वरळ	७९२	पात्र	पात्र	१२५०००
				४.भाणंग	१७०५	पात्र	-	२०००००
				५.तळेगावत तळे	१४४४	पात्र	-	२०००००
				६.राहाटाड	२०३७	पात्र	-	३०००००
				७.पन्हेळी	७८८	पात्र	पात्र	१२५०००
				८.निगुडशेत	१९३३	पात्र	-	२०००००
				९.वाशी हवेली	८४४	पात्र	पात्र	१२५०००
				१०.पडवण	२०३२	पात्र	-	३०००००
				११.मालुक	९०७	पात्र	पात्र	१२५०००
				१२.सोनचढे	१४७०	पात्र	पात्र	२५००००
				१३.उसरखुर्द	१९१९	पात्र	पात्र	२५००००
				१४.काकडशेत	२२८१	पात्र	पात्र	३७५०००
				१५.कळशेत कर्नाळा	९६४	पात्र	पात्र	१२५०००
				१६.रोवळा	१२९२	पात्र	पात्र	२५००००
				१७.चरई खु.	१९१९	पात्र	-	२०००००
				१८.महागांव	२१९०	पात्र	पात्र	३७५०००
				१९.गिरणे	२४००	पात्र	पात्र	३७५०००
				२०.मेढे	१२५०	पात्र	पात्र	२५००००
				२१.शिणवली	१३६०	पात्र	पात्र	२५००००
				२२.मांदाड	२८४५	पात्र	-	३०००००
				२३.पिठसइ	१२९५	पात्र	पात्र	२५००००
		माणगांव	१७.गोरेंगांव	१.पलानी	३२३	पात्र	-	१०००००
				२.मढेगांव	९०७	पात्र	-	१०००००
				३.पळसप	४८०	पात्र	पात्र	१२५०००
				४.देहगांव	१३३८	पात्र	पात्र	२५००००
				५.कावीळ वहाळ	१५६३	पात्र	पात्र	२५००००
				६.चिंचवली	२७०२	पात्र	-	३०००००
				७.वडगांव	१८१६	पात्र	पात्र	२५००००
				८.अंबर्ले	१२१७	पात्र	-	२०००००
				९.पन्हेळघर खु	९९५	पात्र	-	१०००००
				१०.मांगळूर	१८००	पात्र	पात्र	२५००००
				११.हरकोल	१४६०	पात्र	पात्र	२५००००
				१२.नागांव	१६३०	पात्र	-	२०००००
				१३.देवळी	२३९०	पात्र	पात्र	३७५०००
				१४.तळेगांव	२७०२	पात्र	-	३०००००
				१५.पहेल	२१३८	पात्र	पात्र	३७५०००

			१६.वणीमलइ कोंड	१९६	पात्र	पात्र	१२५०००
			१७.वडवली	२३२३	पात्र	पात्र	३७५०००
			१८.कुमशेत	१३६९	पात्र	-	२०००००
			१९.लाखपाले	३०२७	पात्र	-	४०००००
			२०.उणेगांव	२११५	पात्र	-	३०००००
		१८.म्हसळा	१.गोवले	८९५	पात्र	-	१०००००
	११.म्हसळा	गोरेगांव	१.लिपणीवावे	२३७२	पात्र	-	३०००००
			२.पळसप	२७५	पात्र	-	१०००००
		म्हसळा	१.खारगांव बु.	१०७३	पात्र	-	२०००००
			२.भेक-याचा कोंड	८४१	पात्र	-	१०००००
			३.देवघर	१५०६	पात्र	-	२०००००
			४.जांभूळ	५१०	पात्र	-	१०००००
			५.तोराडी	९४१	पात्र	-	१०००००
			६.नेवरूळ	३३२	पात्र	-	१०००००
			७.घूम	६०३	पात्र	-	१०००००
			८.कणघर	८०२	पात्र	-	१०००००
			९.रेवली	१२०२	पात्र	-	२०००००
			१०.घोणसे	७८४	पात्र	-	१०००००
			११.कोळवट	१०२३	पात्र	-	२०००००
			१२.निगडी	८८३	पात्र	-	१०००००
			१३.चिखलप	८३६	पात्र	-	१०००००
			१४.मझगांव	१९३०	पात्र	-	२०००००
			१५.ठाकरोली	८६६	पात्र	-	१०००००
			१६.कोदळवाडा	१०५८	पात्र	-	२०००००
			१७.तोंडसुरे	७०९	पात्र	-	१०००००
			१८.वरवटणे	१५३४	पात्र	-	२०००००
			१९.कैलटे	६२८	पात्र	-	१०००००
			२०.पांगाळोली	१२८७	पात्र	-	२०००००
			२१.वारळ	१३९७	पात्र	-	२०००००
		१९.दिघी	१.काळसुरी	१३७०	पात्र	-	२०००००
			२.रोहिणी	११७०	पात्र	-	२०००००
			३.तुरंबाडी	१२००	पात्र	-	२०००००
			४.गोंडघर	१३००	पात्र	-	२०००००
	१२.श्रीवर्धन	दिघी	१.सर्वा	१२४०	पात्र	-	२०००००
			२.आदगांव	२२०९	पात्र	-	३०००००
			३.कार्ले	५२०	पात्र	-	१०००००
			४.वाकळघर	७१३	पात्र	-	१०००००
			५.वेळास	९४०	पात्र	-	१०००००
			६.दांडबुरी	५३४	पात्र	-	१०००००
			७.कुडगांव	२६६६	पात्र	-	३०००००
			८.वाजंळे	३३७	पात्र	-	१०००००
			९.दिघी	३८००	पात्र	-	४०००००
			१०.नागळोली	२९५४	पात्र	-	३०००००
			११.कुडकित	६२०	पात्र	-	१०००००
			१२.शिस्ते	१३०४	पात्र	-	२०००००
		२०.श्रीवर्धन	१.रानवली	१४५१	पात्र	-	२०००००
			२.गालसुरे	१९१८	पात्र	-	२०००००
			३.बागमांडला दांडा	८३८	पात्र	-	१०००००
			४.कार्ळीजे	१२०६	पात्र	-	२०००००
			५.निगडी	९४१	पात्र	-	१०००००

			६.वडघर	९६५	पात्र	-	१०००००
			७.साखरोणे	६६९	पात्र	-	१०००००
			८.गाणी	७८७	पात्र	-	१०००००
			९.वडशेत वावे	६२०	पात्र	-	१०००००
			१०.चिखलप	१४८०	पात्र	-	२०००००
			११.खारगांव आरावी	१६४६	पात्र	-	२०००००
			१२.भोस्ते	१८२५	पात्र	-	२०००००
			१३.कारीवणे	५२४	पात्र	-	१०००००
			१४.कोलमांडला	९२५	पात्र	-	१०००००
			१५.मेघरे	६१४	पात्र	-	१०००००
	१३.महाड	२१.एमआयडीसी	१.वरंध	१८००	पात्र	-	२०००००
			२.पारमाची	११५४	पात्र	पात्र	२५००००
			३.दहिवड	६४९	पात्र	पात्र	१२५०००
			४.आंबेशिवथर	६३०	पात्र	पात्र	१२५०००
			५.इसानेकांबळे	२०००	पात्र	-	२०००००
			६.दापोली	४७४	पात्र	पात्र	१२५०००
			७.पणदेरी	६४१	पात्र	-	१०००००
			८.सवाणे	१८००	पात्र	-	२०००००
			९.रानवली खु.	८७६	पात्र	-	१०००००
			१०.पिंपळवाडी	८४८	पात्र	-	१०००००
			११.चांदवे खु.	१०७०	पात्र	पात्र	२५००००
			१२.जिते	१०७८	पात्र	-	२०००००
			१३.आमशेत	७५०	पात्र	-	१०००००
			१४.साकडी	११७०	पात्र	-	२०००००
			१५.रूपवली	९६८	पात्र	-	१०००००
			१६.वाळण खु.	१३५०	पात्र	-	२०००००
			१७.कुं बेशिवथर	७३०	पात्र	-	१०००००
			१८.वाघोली	६११	पात्र	-	१०००००
		२२.महाड शहर	१.तेटघर	५००	पात्र	-	१०००००
			२.कोकरे	५६०	पात्र	-	१०००००
			३.गाँडाळे	१७८८	पात्र	-	२०००००
			४.कोथेरी	११८६	पात्र	पात्र	२५००००
			५.करंजखोल	४५००	पात्र	पात्र	६२५०००
			६.वडवली	१०५०	पात्र	-	२०००००
			७.मोहोप्रे	१२२०	पात्र	-	२०००००
			८.काचले	५२०	पात्र	-	१०००००
			९.गांधारपाल	२२००	पात्र	-	३०००००
			१०.किंजलोळी	६००	पात्र	पात्र	१२५०००
			११.दादली	१५००	पात्र	-	२०००००
			१२.शिरगांव	६६१	पात्र	-	१०००००
			१३.किंजळोली	२२८०	पात्र	-	३०००००
			१४.कोल	९७२	पात्र	-	१०००००
			१५.घुरूपकोंड	६०४	पात्र	-	१०००००
			१६.कोंडीवते	५०५	पात्र	-	१०००००
			१७.सव	१२८९	पात्र	पात्र	२५००००
		२३.महाड तालुका	१.कोथुरडे	१२४९	पात्र	-	२०००००
			२.पाचाड	१२५०	पात्र	पात्र	२५००००
			३.आडी	४७०	पात्र	-	१०००००
			४.छत्री निजामपुर	१२६०	पात्र	-	२०००००
			५.बावळे	५७०	पात्र	पात्र	१२५०००

			६.वारंगी	५०२	पात्र	-	१०००००
			७.पाने	६१३	पात्र	-	१०००००
			८.वरंडोली	४५२	पात्र	पात्र	१२५०००
			९.कोंझर	५३२	पात्र	पात्र	१२५०००
			१०.सोंडघर	७२६	पात्र	-	१०००००
			११.दाभोळ	२७१६	पात्र	-	३०००००
			१२.वीर	१५६०	पात्र	-	२०००००
			१३.गोटे बु.	११६९	पात्र	पात्र	२५००००
			१४.वराठी	९१९	पात्र	-	१०००००
			१५.चिंभावे मो	८८९	पात्र	-	१०००००
			१६.चिंभावे गांव	१३६५	पात्र	-	२०००००
			१७.वांगणे	८००	पात्र	-	१०००००
			१८.कुं बळे	५७९	पात्र	-	१०००००
			१९.वलंग	७८७	पात्र	पात्र	१२५०००
			२०.टोळ बु.	१६०७	पात्र	-	२०००००
			२१.भेलोशी	७५०	पात्र	पात्र	१२५०००
			२२.करजाडी	२११३	पात्र	पात्र	३७५०००
			२३.भेमजाइ	७७१	पात्र	-	१०००००
			२४.नातोंडी	५७०	पात्र	-	१०००००
			२५.कुंदेरी	८८४	पात्र	-	१०००००
			२६.विन्हेरी	२३७१	पात्र	-	३०००००
			२७.मुर्मुशी	१२७१	पात्र	-	२०००००
			२८.फाळकेवाडी	३४३	पात्र	पात्र	१२५०००
			२९.वसाप	३५८	पात्र	पात्र	१२५०००
			३०.राजीवली	९५८	पात्र	-	१०००००
			३१.शिरसोणे	६९८	पात्र	-	१०००००
			३२.वाळसुरे	५३६	पात्र	-	१०००००
			३३.फौजी आंबावडे	१६५२	पात्र	पात्र	२५००००
			३४.चापगांव	३२१	पात्र	पात्र	१२५०००
			३५.रावढळ	१०३९	पात्र	-	२०००००
			३६.ताम्हाणे	६६७	पात्र	-	१०००००
			३७.शिंंगारकोंड	४३१	पात्र	पात्र	१२५०००
			३८.पांगारी	७९४	पात्र	-	१०००००
			३९.पिंपळकोंड	२७१	पात्र	पात्र	१२५०००
			४०.घावरेकोंड	४२२	पात्र	-	१०००००
			४१.कुंभार्डे	१०५०	पात्र	-	२०००००
			४२.दिसघर	५८५	पात्र	-	१०००००
			४३.रेवतळे	१०८१	पात्र	-	२०००००
			४४.कुर्ला	११६८	पात्र	-	२०००००
			४५.सावरट	६७३	पात्र	-	१०००००
			४६.नडगांव त तुडील	१५००	पात्र	-	२०००००
	१४.पोलादपूर	२४.पोलादपूर	१.पळचिळ	१५००	पात्र	-	२०००००
			२.पेठण	२५०	पात्र	-	१०००००
			३.धामणदेवी	१०००	पात्र	-	१०००००
			४.ऑंबळी	१०३५	पात्र	पात्र	२५००००
			५.कोतवाल खु.	९५०	पात्र	-	१०००००
			६.सडवली	११२५	पात्र	-	२०००००
			७.गोवेले	१२००	पात्र	-	२०००००
			८.पांगळोली	३५०	पात्र	-	१०००००
			९.तुर्भ कोंडा	३५७	पात्र	-	१०००००

				१०.चरइ	१२००	पात्र	-	२०००००
				११.कोंढवी	१४००	पात्र	-	२०००००
				१२.गोळेगणी	८००	पात्र	-	१०००००
				१३.कु डपण	१११०	पात्र	-	२०००००
				१४.चांभारगणी	९००	पात्र	-	१०००००
				१५.देवळे	३२००	पात्र	-	४०००००
				१६.देवपूर	८२५	पात्र	-	१०००००
				१७.तुर्भे ख.	१०५०	पात्र	-	२०००००
				१८.परसुले	७७३	पात्र	-	१०००००
				१९.वाकंग	१२६०	पात्र	-	२०००००
				२०.बोरघर	६३७	पात्र	-	१०००००
				२१.महाळुंगे	६९०	पात्र	-	१०००००
		रोहा	नागोठणे	१.पिंगोडा	१७९५	पात्र	-	२०००००
				२.ऐनघर	५१६२	पात्र	पात्र	८७५०००
				३.वरवटणे	१९२२	पात्र	-	२०००००
				४.पळस	१८०२	पात्र	पात्र	२५००००
				५.वांगणी	२२७१	पात्र	-	३०००००
				६.कडसुरे	१२१५	पात्र	-	२०००००
				७.पाटणसइ	२७३१	पात्र	-	३०००००
				८.वणी	१७६५	पात्र	पात्र	२५००००
				९.कोंडगाव	२५६२	पात्र	-	३०००००
								१०३५५००००
३	रत्नागिरी	१.मंडणगड	१.मंडणगड	१.तिडे	१७००	पात्र	-	२०००००
				२.पिंपळोली	८८२	पात्र	-	१०००००
				३.लाटवण	१५५४	पात्र	-	२०००००
		२.दापोली	२.दापोली	१.पिसई	१३६५	पात्र	-	२०००००
				२.विरसई	१११२	पात्र	-	२०००००
				३.टाळसुरे	२१०२	पात्र	-	३०००००
				४.कात्रण	१०११	पात्र	-	२०००००
				५.जालगांव	६४८१	पात्र	-	७०००००
				६.इनाम पांगारी	९९७	पात्र	-	१०००००
		३.खेड	३.खेड	१.करटेल	५५०	पात्र	-	१०००००
				२.चौगुले मोहल्ला	८५०	पात्र	-	१०००००
				३.होडखाड	१०१८	पात्र	-	२०००००
				४.चिचवली	१४५६	पात्र	-	२०००००
				५.किंजळे तर्फे नातु	१५००	पात्र	-	२०००००
				६.हुमरी	११८२	पात्र	-	२०००००
				७.तळघर	८५७	पात्र	-	१०००००
				८.तुंबाड	७४५	पात्र	-	१०००००
				९.सातविण गांव	९४१	पात्र	-	१०००००
				१०.सवणस खुर्द	१५६४	पात्र	-	२०००००
				११.साखर	८३२	पात्र	-	१०००००
				१२.वडगाव	३७६	पात्र	-	१०००००
				१३.कोरेगांव	८१७	पात्र	-	१०००००
				१४.मडगांव	३०५०	पात्र	-	४०००००
		४.गुहाघर	४.गुहाघर	१.साखरी आगर	२१६६	पात्र	-	३०००००
				२.वेळंब पांगरी	८७०	पात्र	-	१०००००
		५.चिपळूण	५.चिपळूण	१.खोपड	४३३	पात्र	-	१०००००
				२.कळवंडे	२०५८	पात्र	-	३०००००
				३.गांगई	१२००	पात्र	-	२०००००

			६.अलोरे	१.वालोटी	११००	पात्र	-	२०००००
				२.कोंड फणसवणे	११७६	पात्र	-	२०००००
			७.सावर्डे	१.खांडोत्री	८०७	पात्र	-	१०००००
				२.मांडकी खु.	८२६	पात्र	-	१०००००
				३.वडेरू	८३८	पात्र	-	१०००००
				४.डेरवण	२०११	पात्र	-	३०००००
		६.संगमेश्वर	८.संगमेश्वर	१.मासरंग	३०६	पात्र	-	१०००००
		७.रत्नागिरी	१०.रत्नागिरी ग्रा.	१.वेळवंड	२१५३	पात्र	-	३०००००
			११.जयगड	१.साखर मोहल्ला	६२८	पात्र	-	१०००००
				२.गडनरळ	२१००	पात्र	-	३०००००
		८.लांजा	१२.लांजा	१.प्रधानवल्ली	२८११	पात्र	-	३०००००
		९.राजापूर	१३.राजापूर	१.शिवणे खु.	१२००	पात्र	-	२०००००
				२.हातदे	५९७	पात्र	-	१०००००
				३.वाल्हे	७१९	पात्र	पात्र	१२५०००
				४.कोळवण खडी	६६५	पात्र	पात्र	१२५०००
				५.शिवणे बु.	६७१	पात्र	-	१०००००
				६.कोतापूर	२०००	पात्र	-	२०००००
				७.शेजवली	५३०	पात्र	-	१०००००
				८.परटवली	७००	पात्र	पात्र	१२५०००
			१४.नाटे	१.दळे	२०००	पात्र	-	२०००००
								८७७५०००
४	सिंधुदुर्ग	१.वेंगुर्ला	१.वेंगुर्ला	१.पाल	१४७०	पात्र	-	२०००००
				२.अणसुर	९९०	पात्र	-	१०००००
		२.दोडामार्ग	२.बांदा	१.तेरवण मेढे	१८२६	पात्र	-	२०००००
		३.मालवण	३.आचरा	१.हिवाळे	१६९५	पात्र	-	२०००००
				२.बांदिवडे खु.	३७५	पात्र	-	१०००००
				३.पळसंब	९६०	पात्र	-	१०००००
				४.त्रिंबक	१६५४	पात्र	-	२०००००
				५.निरोम	८६७	पात्र	-	१०००००
				६.राठीवडे	१०७१	पात्र	-	२०००००
				७.मठबुद्रुक	१०२८	पात्र	-	२०००००
				८.असगणी	८०१	पात्र	-	१०००००
				९.गोठणे	९४४	पात्र	-	१०००००
			४.मालवण	१.पेंडुर	३५४३	पात्र	-	४०००००
				२.आमडोस	७१४	पात्र	-	१०००००
				३.महान	४२५	पात्र	-	१०००००
				४.साळेल	७२८	पात्र	-	१०००००
				५.चाफेखोल	४७५	पात्र	-	१०००००
				६.मसदे चुनवरे	१७००	पात्र	-	२०००००
				७.वेरळ	७३९	पात्र	-	१०००००
				८.हेदुळ	१३६५	पात्र	-	२०००००
				९.वडाचापाठ	१०२५	पात्र	-	२०००००
		४.वैभववाडी	५.वैभववाडी	१.कोळपे	१६८०	पात्र	-	२०००००
				२.तिरवडे त.खा.पाट.	८००	पात्र	-	१०००००
		५.कणकवली	६.कणकवली	१.चिंचवली	५५९	पात्र	-	१०००००
				२.लोरे नं.१	२२५०	पात्र	-	३०००००
				३.गांधीनगर	४२१	पात्र	-	१०००००
				४.वायंगणी	६३२	पात्र	-	१०००००
		६.कुडाळ	७.कुडाळ	१.नानेली	८६८	पात्र	-	१०००००
				२.पुळास	८४०	पात्र	पात्र	१२५०००

				३.पणदुर	१२१३	पात्र	-	२०००००
				४.गिरगांव	१२३८	पात्र	पात्र	२५००००
				५.शिवापुर	९८८	पात्र	-	१०००००
		८.ओरोस		१.हुमरामाळा	११५१	पात्र	-	२०००००
				२.कुंदे	१२३५	पात्र	पात्र	२५००००
	७.देवगड	९.विजयदुर्ग		१.धालवली	११३३	पात्र	-	२०००००
				२.कोर्ले	७९२	पात्र	-	१०००००
				३.म्हवळुंगो	१०३०	पात्र	-	२०००००
				४.पाटगांव	१०६६	पात्र	-	२०००००
				५.ठाकुरवाडी	१२४८	पात्र	-	२०००००
				६.रामेश्वर	२१११	पात्र	-	३०००००
				७.मुटाट	२१२४	पात्र	-	३०००००
		१०.देवगड		१.कातवण	१०१६	पात्र	-	२०००००
				२.हडपीड	५५५	पात्र	-	१०००००
				३.इळये	१५५५	पात्र	-	२०००००
				४.रहाटेश्वर	७४१	पात्र	-	१०००००
				५.वानीवेडे	८५८	पात्र	-	१०००००
				६.लिंगडाळ	४७३	पात्र	-	१०००००
				७.मळेगांव	१०१८	पात्र	-	२०००००
				८.सांडवे	५७४	पात्र	-	१०००००
				९.वळीवंडे	११३२	पात्र	-	२०००००
		८.सावंतवाडी	११.सावंतवाडी	१.कलंबीस्त	२२१०	पात्र	-	३०००००
				२.पारपोली	७५१	पात्र	-	१०००००
		सावंतवाडी	बांदा	१.सरमळे	८७०	पात्र	-	१०००००
								८७२५०००
५	नाशिक ग्रामिण							
		१.दिंडोरी	१.दिंडोरी	१.गवळवडी	७००	पात्र	-	१०००००
				२.शिवारपडा	७७५	पात्र	-	१०००००
			२.वणी	१.तळेगांव	१६४९	पात्र	-	२०००००
		२.सटाणा	३.सटाणा	१.नवेंनिरपुर	१२००	पात्र	-	२०००००
		३.पेठ	४.पेठ	१. लिंगवण	४३७	पात्र	-	१०००००
				२.हनुमाणनगर	४०४	पात्र	-	१०००००
				३.खिरकट	११११	पात्र	-	२०००००
				४.जळे	१२८०	पात्र	-	२०००००
				५.घोडमाळ	१५३६	पात्र	-	२०००००
				६.तोडवट	१४८७	पात्र	-	२०००००
				७.उस्थळे	१५६०	पात्र	-	२०००००
				८.वागणे	१४८५	पात्र	-	२०००००
				९.बोरवड	१२१८	पात्र	-	२०००००
				१०.खोकरतळे	१०३४	पात्र	-	२०००००
				११.जुनोठी	८१५	पात्र	-	१०००००
				१२.तिर्हे	१३२९	पात्र	-	२०००००
				१३.आबाड	१६५९	पात्र	-	२०००००
				१४.करंजखेड	९५७	पात्र	-	१०००००
				१५.सावळघाट	४४२	पात्र	-	१०००००
				१६.रुई पेठा	८२२	पात्र	-	१०००००
				१७.एकदरे	१३१४	पात्र	-	२०००००
				१८.कहांडोळपाडा	९७२	पात्र	-	१०००००
				१९.पाहुची वाडी	१२५८	पात्र	-	२०००००
				२०.पेठ	७४८९	पात्र	-	७०००००

				२१.हरणगांव	११२५	पात्र	-	२०००००	
				२२.आंबे	१५५३	पात्र	-	२०००००	
				२३.कुभारबारी	८६८	पात्र	-	१०००००	
				२४.बाडगी	१४३२	पात्र	-	२०००००	
				२५.डोलारमाळ	५०९	पात्र	-	१०००००	
				२६.निरगुडे (क)	१०२६	पात्र	-	२०००००	
				२७.बाडगीचापाडा	९९२	पात्र	-	१०००००	
				२८.राजबारी	१००७	पात्र	-	२०००००	
				२९.सुरगाणे (उ)	२९७१	पात्र	-	३०००००	
				३०.हणुमत पाडा	१०२५	पात्र	-	२०००००	
				३१.शिंदे	११३६	पात्र	-	२०००००	
				३२.म्हसगण	१५३६	पात्र	-	२०००००	
			५.हरसुल	१.आमलोन	११०९	पात्र	-	२०००००	
				२.चोळमुख	११५९	पात्र	-	२०००००	
				३.धनरोत	९०६	पात्र	-	१०००००	
				४.धानपाडा	६६०	पात्र	-	१०००००	
				५.देवीचामाळ	१७८७	पात्र	-	२०००००	
				६.दोनवाडे	६५५	पात्र	-	१०००००	
				७.पाटे	३४३९	पात्र	-	४०००००	
		४.त्र्यंबकेश्वर	हरसुल	८.होलदारनगर	४०८	पात्र	-	१०००००	
				९.मुरबी	२१०२	पात्र	-	३०००००	
				१०.जातेगांव खु	७३४	पात्र	-	१०००००	
				११.उंबरदाड	६४८	पात्र	-	१०००००	
				१२.शिगदरी	१२९३	पात्र	-	२०००००	
				१३.गावंद	१५४४	पात्र	-	२०००००	
			६.त्र्यंबकेश्वर	१.गणेशगांव	१५४९	पात्र	-	२०००००	
				२.वरसविहीर	८६०	पात्र	-	१०००००	
		५.कळवण	७.कळवण	१.नवि बेज	३३००	पात्र	पात्र	५०००००	
				२.पाटीविहीर	१०७४	पात्र	-	२०००००	
				३.दहीवड	६१२४	पात्र	-	७०००००	
				८.अभोणा	१.हिंगवे	२९८५	पात्र	-	३०००००
				२.करंभेळ क	११३३	पात्र	-	२०००००	
			६.चांदवड	९.चांदवड	१.परसुल	१९०६	पात्र	-	२०००००
			७.मालेगांव	१०.मालेगांव ता	१.दसाणे	१५४१	पात्र	-	२०००००
				११.आझादनगर	१.म्हाळदे	५२३२	पात्र	-	७०००००
			८.नांदगांव	१२.नांदगांव	१.फुलेनगर	६०५	पात्र	-	१०००००
					२.दहेगांव	१२००	पात्र	-	२०००००
					३.शास्त्रीनगर	७००	पात्र	-	१०००००
			९.नाशिक ता.	१३.नाशिक ता	१.पिंपळेेश्वर गरुडेश्वर	११९२	पात्र	-	२०००००
			१०.इगतपुरी	१४.वाडीव-हे	१.रोगवड खु.	६८९	पात्र	-	१०००००
					२.पाडळी देशमुख	८८६	पात्र	-	१०००००
								१३००००००	
६	अहमदनगर	१.अकोले	१.अकोले	१.वाशेरे	१३६६	पात्र	-	२०००००	
				२.राजुर	१.जामगांव	७२०	पात्र	-	१०००००
		२.संगमनेर	३.संगमनेर तालुका	१.शिरापुर	११४९	पात्र	-	२०००००	
				२.म्हसवडी	१२००	पात्र	-	२०००००	
		३.राहाता	४.लोणी	१.लोहेगांव	६६७२	पात्र	-	७०००००	
		४.कोपर गांव	५.कोपरगांव	१.अंचलगांव	८५७	पात्र	-	१०००००	
				२.मोर्विस	९०२	पात्र	-	१०००००	

		५.राहुरी	६.राहुरी	१.दवणगांव	१३६५	पात्र	पात्र	२५००००
				२.मल्हारवाडी	१२७५	पात्र	-	२०००००
				३.वळण	३४३७	पात्र	-	४०००००
				४.कुकडवेढे	२२०२	पात्र	-	३०००००
				५.वरशिंदे	११८९	पात्र	-	२०००००
		६.श्रीरामपूर	७.श्रीरामपूर तालुका	१.गुजरवाडी	९१५	पात्र	-	१०००००
				२.गोवर्धनपुर	८७८	पात्र	-	१०००००
				३.जाफ्राबाद	७९०	पात्र	-	१०००००
		७.नेवासा	८.नेवासा	१.सुरेशनगर	१०२७	पात्र	-	२०००००
				२.वडुले	१०७०	पात्र	-	२०००००
				३.सांदाळा	१८०६	पात्र	-	२०००००
		८.पाथडी	९.पाथडी	१.एकनाथवाडी	५४०४	पात्र	-	७०००००
				२.पत्र्याचार्ताडा	७३३	पात्र	-	१०००००
				३.घुमटवाडी	७९०	पात्र	-	१०००००
		९.कर्जत	१०.कर्जत	१.परिटवाडी	२४०७	पात्र	-	३०००००
		१०.श्रीगोंदा	११.श्रीगोंदा	१.आनंदवाडी	३०८१	पात्र	-	४०००००
				२.ढोरजा	२०९५	पात्र	-	३०००००
				३.सुरोडी	६३५	पात्र	-	१०००००
		१३.पारनेर	१२.पारनेर	१.रायतळे	१५२०	पात्र	-	२०००००
				२.वेसदरे	५६३	पात्र	-	१०००००
				३.रेणवडी	११६०	पात्र	-	२०००००
		१४.नगर तालुका	१३.नगर तालुका	१.हिवरे बाजार	११४१	पात्र	-	२०००००
				२.पिंपळगांव वाघ	९२४	पात्र	-	१०००००
			१४.एमआयडीस	१.हिगणगांव	१९१८	पात्र	-	२०००००
								६८५००००
७	जळगांव	१.धरणगांव	१.धरणगांव	१.भामडी	७००	पात्र	-	१०००००
				२.धार	१०३४	पात्र	-	२०००००
		२.चाळीसगांव	२.चाळीसगांव	१.पिंप्री बु प्र वा.	१७००	पात्र	-	२०००००
				२.डामरुण	६८८	पात्र	-	१०००००
				३.माळशेवणे	१७४३	पात्र	-	२०००००
				४.रांजणगांव	४२२४	पात्र	-	५०००००
			३.मेहुणबारे	१.टेकवाडे खु.	१०४९	पात्र	-	२०००००
				२.खेडगांव	४०३५	पात्र	-	५०००००
		३.भंडगांव	४.भंडगांव	१.तांदुळवाडी	१२०६	पात्र	-	२०००००
				२.पाढरद	११६६	पात्र	-	२०००००
				३.मांडकी	५४१	पात्र	-	१०००००
		४.मुक्तार्डनगर	५.मुक्तार्डनगर	१.मुढोळदे	१२०१	पात्र	-	२०००००
				२.हिवरा	१५५१	पात्र	-	२०००००
		५.एरंडोल	६.एरंडोल	१.खर्ची खु.	१२५७	पात्र	-	२०००००
				२.पिंप्री प्र.चा.	८३०	पात्र	-	१०००००
			७.कासोदा	१.आनंदनगर	५६५	पात्र	-	१०००००
				२.ब्राम्हणे	२१००	पात्र	-	३०००००
				३.तांडे	१३९१	पात्र	-	२०००००
				४.हनुमंतखेडे बु.	९९१	पात्र	-	१०००००
			८.वरणगांव	१.करंजीपाचपावली	१४५७	पात्र	-	२०००००
		६.पाचोरा	९.पाचोरा	१.डोकलखेडा	११७५	पात्र	-	२०००००
				२.वरणगांव खु प्रपा	८१७	पात्र	-	१०००००
				३.वरसाडे	८५९	पात्र	-	१०००००
				४.होळ	८७५	पात्र	-	१०००००

				५.आसनखेडा	१६३२	पात्र	-	२०००००
				६.वडगांव प्र भ	६५३	पात्र	-	१०००००
				७.साजगांव	१२०७	पात्र	-	२०००००
				८.हनुमान वाडी	६४९	पात्र	-	१०००००
				९.चिचखेडा	५०४	पात्र	-	१०००००
				१०.विष्णुनगर	१२९८	पात्र	-	२०००००
				११.ओझर	८३५	पात्र	-	१०००००
				१२.गोरडखेडा	१४४०	पात्र	-	२०००००
			१०.पिंपळगांव	१.वरखेडी	५००१	पात्र	पात्र	८७५०००
				२.भोकरी	३१७९	पात्र	-	४०००००
				३.अटलगाव्हाण	६९५	पात्र	-	१०००००
				४.पिंप्री बु.	६९७	पात्र	-	१०००००
				५.राजुरी	१०००	पात्र	-	१०००००
				६.नाईक नगर	१०८२	पात्र	-	२०००००
		७.चोपडा	११.चोपडा शहर	१.मजरेहोळ	७२१	पात्र	-	१०००००
				२.चहाडी	१२८२०	पात्र	पात्र	१२५००००
		८.पारोळा	१२.पारोळा	१.सयखेडा होळ	१०८९	पात्र	-	२०००००
				२.हनुमत खेडे	८३३	पात्र	-	१०००००
				३.करमाड बु	१०६५	पात्र	-	२०००००
		९.जळगांव	१३.एमआयडीसी	१.जवखेडा	७१४	पात्र	-	१०००००
				२.रामदेव वाडी	१३७९	पात्र	-	२०००००
				३.वावसदे/बेलखेडा	१६५७	पात्र	-	२०००००
			१४.जळगांव ता.	१.मुखेडा	६६४	पात्र	-	१०००००
				२.देवुळगांव	६२९	पात्र	-	१०००००
		१०.रावेर	१५.रावेर	१.घुरखेडा	६५०	पात्र	-	१०००००
			१६.निंभोरा	१.मंगलवाडी	१०००	पात्र	-	१०००००
			१७.सावदा	१.रायपुर	१८४०	पात्र	-	२०००००
		११.अमरनेर	१८.अमरनेर	१.हिंणोण खु.प्र	८२२	पात्र	-	१०००००
				२.कोढावळ	७३५	पात्र	-	१०००००
				३.इदापिंप्री	७३९	पात्र	-	१०००००
			१९.मारवड	१.बामणे	१३१७	पात्र	-	२०००००
				२.करणखेडा	७८५	पात्र	-	१०००००
				३.मुडीदरेगांव	८७१	पात्र	-	१०००००
				४.हिंणोणे बु.	१०००	पात्र	-	१०००००
				५.पाडळसे	२२७०	पात्र	-	३०००००
				६.भोहरा	१६६०	पात्र	-	२०००००
		१२.यावल	२०.यावल	१.राजोरे	१२८४	पात्र	-	२०००००
				२.बोराडे	४०८	पात्र	-	१०००००
				३.टाकरखेडा	७३५	पात्र	-	१०००००
			२१.फैजापुर	१.बोरखेडा बु.	१४०५	पात्र	-	२०००००
				६५ २.पिळोदे खु.	५६६	पात्र	-	१०००००
								१२५२५०००
८	धुळे	१.धुळे ता	१.धुळे तालुका	१.बाबुर्ले	५७३	पात्र	-	१०००००
				२.धाडरी	१०७३	पात्र	-	२०००००
				३.बेद्रपाडा	१५२१	पात्र	-	२०००००
				४.सांजोरी	९४६	पात्र	-	१०००००
				५.दोदंवाड	८५२	पात्र	-	१०००००
				६.जुनवणे	२०४८	पात्र	-	३०००००
				७.खंडलाय बु.	१३५२	पात्र	-	२०००००
				८.खंडलाय खु	९२५	पात्र	-	१०००००

				१.मोरदंडतांडा	११५८	पात्र	-	२०००००
				१०.निमखडी	८१४	पात्र	-	१०००००
		२.सोनगिर	१.कावठी	२१८५	पात्र	-	-	३०००००
		२.साक्री	३.साक्री	१.भोनगांव	१४७२	पात्र	-	२०००००
				२.गणेशपुर	११४४	पात्र	-	२०००००
				३.आमोडे	६१७	पात्र	-	१०००००
			४.पिंपळनेर	१.पिंपळगांव खु.	१२७३	पात्र	-	२०००००
				२.दरेगांव	१२४१	पात्र	-	२०००००
				३.जेबापुर	८६२	पात्र	-	१०००००
			५.निजामपुर	१.देवजीपाडा	६०३	पात्र	-	१०००००
				२.मावजीपाडा	७७५	पात्र	-	१०००००
				३.नागाझिरी	१२३५	पात्र	-	२०००००
				४.झिरनीपाडा	९७५	पात्र	-	१०००००
				५.विहिरगांव	५८५	पात्र	-	१०००००
				६.आयणे मळखेडे	१२२२	पात्र	-	२०००००
		३.शिरपुर ता.	६.शिरपुर	१.लौकी	२५००	पात्र	-	३०००००
				२.गधडदेव	४१६३	पात्र	-	५०००००
			७.थाळनेर	१.असली	१०००	पात्र	-	१०००००
				२.जैतपुर	११००	पात्र	-	२०००००
				३.कु रखळी	१६१५	पात्र	-	२०००००
		४.शिंदखेडा ता	८.शिंदखेडा	१.चिलाने	२९२२	पात्र	-	३०००००
				१.नरडाणा	१०५०	पात्र	-	२०००००
				२.डोंगर गांव	११४०	पात्र	-	२०००००
								५६०००००
९	नंदुरबार	१.नंदुरबार	१.नंदुरबार ता.	१.ठाणेपाडा	२८२२	पात्र	-	३०००००
				२.काळंबा	४५३	पात्र	-	१०००००
				३.सोनगिरीपाडा/ खेटाळे	१८०९	पात्र	-	२०००००
				४.चिखलपाडा/ अंबपुर	१०७३	पात्र	-	२०००००
				५.घोघलपाडा	५७५	पात्र	-	१०००००
				६.अजयपुर/ बंधारपाडा	८९०	पात्र	-	१०००००
				७.हरीपुर	१३२८	पात्र	-	२०००००
				८.सुतारपाडा	८१५	पात्र	-	१०००००
				९.तलावपाडा/ श्रीरामपुर	१०९१	पात्र	-	२०००००
				१०.पिंप्री	८५६	पात्र	-	१०००००
				११.लोय	१५४४	पात्र	-	२०००००
				१२.जांबिपाडा	८९८	पात्र	-	१०००००
				१३.नंदपुर	११४०	पात्र	-	२०००००
				१४.करंजवे	१४४१	पात्र	-	२०००००
				१५.कोकणीपाडा	१८४०	पात्र	-	२०००००
				१६.आर्डिताडा	१००६	पात्र	-	२०००००
				१७.नटावद	१९०४	पात्र	-	२०००००
				१८.भवणीपाडा	७०७	पात्र	-	१०००००
				१९.देवपुर	६२७	पात्र	-	१०००००
				२०.मगरुळ	४३८	पात्र	-	१०००००
				२१.वसलाई	८८८	पात्र	-	१०००००
				२२.वागशेपा	९७२	पात्र	-	१०००००

			२३.निंबोळी बु.	४९२	पात्र	-	१०००००
			२४.फुलसरे	९०८	पात्र	-	१०००००
			२५.जुनमोहिदे	१२५५	पात्र	-	२०००००
			२६.सुझालपुर	७४१	पात्र	-	१०००००
			२७.भालेर	२८६८	पात्र	-	३०००००
			२८.काकरदा	१४९५	पात्र	-	२०००००
			२९.तिशी	५४३	पात्र	-	१०००००
			३०.धामळोद	९५७	पात्र	-	१०००००
			३१.नागांव	९२६	पात्र	-	१०००००
			३२.आराळे	८७५	पात्र	-	१०००००
			३३.अमधळे	३७१	पात्र	-	१०००००
			३४.सातुर्के	६३३	पात्र	-	१०००००
			३५.बहाणे	१०५६	पात्र	-	२०००००
			३६.खोडामळी	३१६५	पात्र	-	४०००००
			३७.कानोदा	४९३	पात्र	-	१०००००
			३८.समशेरपुर	२२१४	पात्र	-	३०००००
			३९.इंद्रिहट्टी	३३६	पात्र	-	१०००००
			४०.धिरजगांव	६०९	पात्र	-	१०००००
			४१.शिवपुर	७६५	पात्र	-	१०००००
			४२.जळखे	११२७	पात्र	-	२०००००
			४३.वाघोदा	९५१	पात्र	-	१०००००
			४४.पळासी	१०१९	पात्र	-	२०००००
			४५.शिंदे	२४२३	पात्र	-	३०००००
			४६.टोकरतलाव	१९४१	पात्र	-	२०००००
			४७.नळवे बू	५९९	पात्र	-	१०००००
			४८.धमडाई	१४२१	पात्र	-	२०००००
			४९.राजापुर	१४४४	पात्र	-	२०००००
	२.नवापर	२.विसरवाडी	१.नावली	१४००	पात्र	-	२०००००
			२.घोगळपाडा	२४७२	पात्र	-	३०००००
			३.वाटवी	४७२	पात्र	-	१०००००
			४.मळवाट	१८००	पात्र	-	२०००००
			५.चोरविहीर	७०७	पात्र	-	१०००००
			६.शिर्वे	११४०	पात्र	-	२०००००
			७.तलावीपाडा	१३००	पात्र	-	२०००००
			८.सोनपाडा	१७५१	पात्र	-	२०००००
			९.तारापुर	१८४०	पात्र	-	२०००००
			१०.खातगांव	१२७०	पात्र	-	२०००००
			११.अंठीपाडा	७२५	पात्र	-	१०००००
			१२.नानगीपाडा	६४३	पात्र	-	१०००००
			१३.वडखुट	१२००	पात्र	-	२०००००
			१४.बोरपाडा	२५००	पात्र	-	३०००००
			१५.नवापाडा	१०३८	पात्र	-	२०००००
	२.नवापुर	३..नवापुर	१.गडद	२२५३	पात्र	-	३०००००
			२.थुवा	१०२८	पात्र	-	२०००००
			३.भांगरपाडा	११६३	पात्र	-	२०००००
			४.बंधारफळी	३०००	पात्र	-	३०००००
			५.दुधवे	१२००	पात्र	-	२०००००
			६.बोकळझर	८४४	पात्र	-	१०००००
			७.वासदा	८८४	पात्र	-	१०००००
			८.सुळी	२३२३	पात्र	-	३०००००

				१.घोळजामणे	१७६८	पात्र	-	२०००००
				१०.कारेघाट	७५७	पात्र	-	१०००००
				११.खेकडा	२९००	पात्र	-	३०००००
				१२.देवलीपाडा	७४७	पात्र	-	१०००००
				१३.हुबडी	८५२	पात्र	-	१०००००
				१४.तारपाडा	८००	पात्र	-	१०००००
				१५.सोनरेदिगर	२०००	पात्र	-	२०००००
	३.शहादा	४.शहादा		१.चिरखाण	१११३	पात्र	-	२०००००
				२.सोनवद	२१०३	पात्र	-	३०००००
				३.मानमोडी	११८०	पात्र	-	२०००००
				४.तिखोरा	१७१७	पात्र	-	२०००००
				५.उटावद	१३५६	पात्र	-	२०००००
				६.बुपकरी	९५९	पात्र	-	१०००००
				७.पिंगाने	१५२७	पात्र	-	२०००००
				८.कलमारी	१७१३	पात्र	-	२०००००
				९.भागापुर	७९६	पात्र	-	१०००००
				१०.मलगांव	१८०६	पात्र	-	२०००००
				११.कवठळ	९४६	पात्र	-	१०००००
				१२.मनरद	१२८९	पात्र	-	२०००००
				१३.अलखेड	७६९	पात्र	-	१०००००
				१४.प्रकाशा	९१४४	पात्र	-	७०००००
				१५.मामाचे मोहिदे	५१३१	पात्र	-	७०००००
				१६.पाडळदा बु.	४२७४	पात्र	-	५०००००
		५.म्हसावद		१.भोरटेक	१२३६	पात्र	-	२०००००
				२.मुबारक पुर	११००	पात्र	-	२०००००
				३.खरगोन	१९१५	पात्र	-	२०००००
				४.तोरणमळ	१३२८२	पात्र	-	१००००००
				५.विरपुर	२५३०	पात्र	-	३०००००
				६.आडगांव	१५५०	पात्र	-	२०००००
				७.इस्लामपुर	१२०४	पात्र	-	२०००००
				८.बिलाडी	१५००	पात्र	-	२०००००
				९.गनोड	२६४८	पात्र	-	३०००००
				१०.कुसमवाडा	२०७७	पात्र	-	३०००००
				११.भुत्ते	१३७५	पात्र	-	२०००००
				१२.जावदे तह.	१८२६	पात्र	-	२०००००
				१३.बहिरपुर	९११	पात्र	-	१०००००
				१४.कन्साई	४७६२	पात्र	-	५०००००
				१५.टवळाई	१६९७	पात्र	-	२०००००
				१६.पिप्राणी	१६९७	पात्र	-	२०००००
				१७.अमुदा	१६४८	पात्र	-	२०००००
				१८.कुरगी	१२०२	पात्र	-	२०००००
				१९.ओझर्टा	१२००	पात्र	-	२०००००
				२०.कोचरा	११२५	पात्र	-	२०००००
				२१.सुलवाडे	२९४७	पात्र	-	३०००००
				२२.सुलतानपुर	२७००	पात्र	-	३०००००
				२३.रामपुर	१६८७	पात्र	-	२०००००
				२४.पिंपळोदा	७१०	पात्र	-	१०००००
				२५.अंबापुर	२४८७	पात्र	-	३०००००
				२६.चिरडे	७९१	पात्र	-	१०००००
				२७.कुडावद	३११५	पात्र	-	४०००००

			२८.कान डी त. श.	१५१२	पात्र	-	२०००००
		६.सारंगखेडा	१.कुन्हावद	१०७९	पात्र	-	२०००००
			२.कोठळ	५२७	पात्र	-	१०००००
			३.संस दे	१६३५	पात्र	-	२०००००
			४.शेल्टी	२२५८	पात्र	-	३०००००
			५.पळासवाडा	८३०	पात्र	-	१०००००
			६.नादरखेडा	१७११	पात्र	-	२०००००
			७.वढे त.श.	७१२	पात्र	-	१०००००
			८.टेभे त.श.	३२०	पात्र	-	१०००००
			९.कानडी	७२८	पात्र	-	१०००००
			१०.उसनद	२२७३	पात्र	-	३०००००
			११.सावळदा	८८९	पात्र	-	१०००००
			१२.मातकुड/बोराळे	१५९९	पात्र	-	२०००००
			१३.देऊर/कमखेडा	१२७१	पात्र	-	२०००००
			१४.न्यु बामखेडा	३०६३	पात्र	-	४०००००
			१५.काकर्दे खु.	७१४	पात्र	-	१०००००
			१६.दौदवोड	५०६	पात्र	-	१०००००
			१७.खापरखेडा	५११	पात्र	-	१०००००
	४.तळोदा	७.तळोदा	१.सरदारनगर	१२००	पात्र	-	२०००००
			२.नर्मदानगर	२५५०	पात्र	-	३०००००
			३.करडे	२००१	पात्र	-	३०००००
			४.नवागांव	११६९	पात्र	-	२०००००
			५.बोरद	६३९०	पात्र	-	७०००००
			६.रानापुर	१४००	पात्र	-	२०००००
			७.खेडले	६५०	पात्र	-	१०००००
			८.रेवानगर	१५७५	पात्र	-	२०००००
			९.चौगांव बु.	५५०	पात्र	-	१०००००
			१०.मोड	३९९९	पात्र	-	४०००००
			११.मोदलपाडा	१७००	पात्र	-	२०००००
			१२.शिर्वे	१३०५	पात्र	-	२०००००
			१३.तन्हावद	९५०	पात्र	-	१०००००
			१४.सलसाडी	१००९	पात्र	-	२०००००
			१५.झिरी	८८१	पात्र	-	१०००००
			१६.तुळजा	२६५०	पात्र	-	३०००००
	५.धडगांव	८.धडगांव	१.सिसा	४४६४	पात्र	-	५०००००
			२.खरवड	३२००	पात्र	-	४०००००
			३.रोषमाळ	१९२०	पात्र	-	२०००००
			४.तलई	२४७५	पात्र	-	३०००००
			५.राडीकलम	३७९३	पात्र	-	४०००००
	६.अक्कलकुवा	९.अक्कलकुवा	१.कडवामहु	१२७९	पात्र	-	२०००००
			२.घटाणी	१६३४	पात्र	-	२०००००
			३.मोरंबा	६४२७	पात्र	-	७०००००
			४.पोरांबे	९४६	पात्र	-	१०००००
			५.ब्राम्हणगांव	१४५०	पात्र	-	२०००००
			६.ठाणविहीर	२२८२	पात्र	-	३०००००
		१०.मोलगी	१.डेब्रामाळ	१७५५	पात्र	-	२०००००
			२.डनेल	२४८१	पात्र	-	३०००००
			३.उमरागव्हाण	४४७८	पात्र	-	५०००००
			४.सिधुरी	३८१६	पात्र	-	४०००००
			५.मालपाडा	८०२	पात्र	-	१०००००

				६.कुकडीपादर	२३४६	पात्र	-	३०००००
								३६८०००००
१०	कोल्हापुर	१.करविर	१.करविर	१.शेळकेवाडी	१३६७	पात्र	-	२०००००
		२.आजरा	२.आजरा	१.खोराटवाडी	५२५	पात्र	-	१०००००
				२.दाभील	१२३३	पात्र	-	२०००००
				३.हारपवडे	८१०	पात्र	-	१०००००
				४.होन्याळी	१७८०	पात्र	-	२०००००
				५.पेद्रेवाडी	१००२	पात्र	पात्र	२५००००
				६.पेंढारवाडी	७४७	पात्र	-	१०००००
				७.मंडीलगे	२८३४	पात्र	-	३०००००
				८.होनेवाडी	८८७	पात्र	-	१०००००
				९.चव्हाणवाडी	९०७	पात्र	-	१०००००
				१०.खानापूर	७५०	पात्र	-	१०००००
		३.गडहिंग्लज	३.गडहिंग्लज	१.वैरागवाडी	६७५	पात्र	-	१०००००
		४.भुदरगड	४.भुदरगड	१.मुसुकटे	७०१	पात्र	-	१०००००
				२.वरपेवाडी	३७८	पात्र	-	१०००००
		५.चंदगड	५.चंदगड	१.वाघोत्री	२७३	पात्र	-	१०००००
				२.सुरुते	१७०८	पात्र	-	२०००००
				३.लकी कट्टे	११०४	पात्र	-	२०००००
				४.जडुवाडी	७९१	पात्र	-	१०००००

२६५००००

११	पुणे ग्रा	१.भोर	१.भोर	१.करंजे	७२३	पात्र	-	१०००००
				२.कोर्ल	६८९	पात्र	-	१०००००
				३.नांदगांव	१००५	पात्र	-	२०००००
				४.वारवंड	४०९	पात्र	-	१०००००
				५.शिळीम	५५२	पात्र	-	१०००००
				६.वारे बु.	७४८	पात्र	-	१०००००
				७.म्हाळवडी	९८०	पात्र	-	१०००००
				८.पसुरे	१३२८	पात्र	-	२०००००
				९.नेरे	१६२७	पात्र	-	२०००००
				१०.बालवडी	७६९	पात्र	-	१०००००
				११.महुडे खु.	११७३	पात्र	-	२०००००
				१२.ब्राम्हणघर	४६२	पात्र	-	१०००००
				१३.कुंबळे	५०७	पात्र	-	१०००००
				१४.वाठारहिंगे	६३९	पात्र	-	१०००००
				१५.सांगवी भिडे	४३०	पात्र	-	१०००००
				१६.जांभळी	१११८	पात्र	-	२०००००
				१७.सावरदरे	६७४	पात्र	-	१०००००
		२.जुन्नर	२.जुन्नर	१.कुसुर	२४२२	पात्र	पात्र	३७५०००
				२.सुराळे	७३१	पात्र	-	१०००००
				३.आपटाळे	१०७०	पात्र	-	२०००००
				४.शिंदे	४६९	पात्र	-	१०००००
				५.उंठील	१५५९	पात्र	-	२०००००
				६.तेजेवाडी	१६५९	पात्र	-	२०००००
				७.शिरोली खु.	१६२९	पात्र	-	२०००००
				८.कुरण	१०७३	पात्र	-	२०००००
				९.येणेरे	३१४०	पात्र	-	४०००००
				१०.विठ्ठलवाडी	६७७	पात्र	-	१०००००
			३.ओतूर	१.चिल्हेवाडी	१३०८	पात्र	-	२०००००
				२.डुंबरवाडी	१३१३	पात्र	-	२०००००

				३.पांगरी त मढ	२१३२	पात्र	-	३०००००
				४.मोदारणे	८०९	पात्र	-	१०००००
	३.हवेली	४.हवेली	१.आर्वी	२३५२	पात्र	-	-	३०००००
			५.लोणी काळभ	१.उरुळी देवाची	६१५१	पात्र	-	७०००००
				२.शेवाळवाडी	२८४७	पात्र	-	३०००००
				३.कुंजीरवाडी	६९१४	पात्र	-	७०००००
				४.कोरेगांव मुळ	३६०८	पात्र	-	४०००००
			६.लोणी कंद	१.डोंगरगांव	२२३३	पात्र	-	३०००००
				२.शिंदेवाडी	१३२५	पात्र	-	२०००००
				३.के सनंद	४३६४	पात्र	-	५०००००
	४.मावळ	६.तळेगांव दाभा	१.साळुबे	१२२६	पात्र	-	-	२०००००
			२.गोडुबे	९४०	पात्र	-	-	१०००००
				३.सांगवडे	१३१८	पात्र	-	२०००००
				४.वराळे	३६२३	पात्र	-	४०००००
			७.वडगांव मावळ	१.उंडेवाडी	२३०	पात्र	-	१०००००
				२.सांगोशी	१३४४	पात्र	-	२०००००
				३.शिरदे	९७१	पात्र	-	१०००००
				४.कुसागांव ख.	६५४	पात्र	-	१०००००
				५.खंडसी	१०६३	पात्र	-	२०००००
				६.इंगळून	१४७८	पात्र	-	२०००००
				७.निगडे	१४३४	पात्र	-	२०००००
				८.मांळेगांव बु.	१८०३	पात्र	-	२०००००
			८.लोणावळा ग्रा	१.येळसे	१०४१	पात्र	-	२०००००
				२.वारू ब्राम्हणोंली	१५०४	पात्र	-	२०००००
				३.ठाकूर साई	५६८	पात्र	-	१०००००
				४.मोरवे	८८४	पात्र	-	१०००००
				५.तुगी	९१७	पात्र	-	१०००००
				६.लोहगड	४६५	पात्र	-	१०००००
			९.लोणावळा शह	१.कुरवंडे	१८०५	पात्र	-	२०००००
	५.मुळशी	१०.पौड	१.आंबवणे	२६६४	पात्र	-	-	३०००००
			२.काशिग	१३१३	पात्र	-	-	२०००००
			३.मुगावडे	५७६	पात्र	-	-	१०००००
			४.आंबेगांव	७५५	पात्र	-	-	१०००००
			५.माळेगांव	४५४	पात्र	-	-	१०००००
	६.शिरूर	११.शिरूर	१.काठापूर खु.	१०९४	पात्र	-	-	२०००००
			२.रावडेवाडी	९५०	पात्र	-	-	१०००००
			३.करडेलवाडी	११४४	पात्र	-	-	२०००००
			४.कळवंतवाडी	९६२	पात्र	-	-	१०००००
			५.कुरुळी	१२६५	पात्र	-	-	२०००००
			६.शिंदोडी	१३७१	पात्र	-	-	२०००००
			१२.शिक्रापूर	१.के दुर	८६९१	पात्र	-	७०००००
				२.खेरेवाडी	८८०	पात्र	-	१०००००
				३.पिंपळे जगताप	२०२१	पात्र	-	३०००००
				४.बुरंजवाडी	१०६०	पात्र	-	२०००००
	७.दोंड	१३.दोंड	१.वेडुळगांव राजा	३६७५	पात्र	-	-	४०००००
			२.आलेगांव	२४०७	पात्र	पात्र	-	३७५०००
	८.वेल्ले	१४.वेल्ले	१.कोळवडी	९४६	पात्र	-	-	१०००००
			२.मोरावळे	४५४	पात्र	-	-	१०००००
			३.मांगदरी	८००	पात्र	-	-	१०००००
			४.चिरमोडी	१२६१	पात्र	-	-	२०००००

			५.सॉडे सरपाळे	४८२	पात्र	-	१०००००
			६.वाजे घर	७८३	पात्र	-	१०००००
			७.जाधववाडी	४२०	पात्र	-	१०००००
			८.केळद	१५४६	पात्र	-	२०००००
			९.माळवली	६३३	पात्र	-	१०००००
			१०.काणंद कोढापूर	६९५	पात्र	-	१०००००
			११.मेरावणे	७७६	पात्र	-	१०००००
			१२.वेल्हे खु.	१०२२	पात्र	-	२०००००
			१३.दासबुड्डा आसणी	५९४	पात्र	-	१०००००
	९.बारामती	१५.बारामती शहर	१.वंजारवाडी	१३६४	पात्र	-	२०००००
			२.रुई	३२२४	पात्र	-	४०००००
			३.जळोची	७६७६	पात्र	-	७०००००
			४.तांदुळवाडी	५०४७	पात्र	-	७०००००
			५.डोरलेवाडी	५७६०	पात्र	-	७०००००
			६.पिंपळे लिमटेक	३६५९	पात्र	-	४०००००
			७.गुणवडी	७३३१	पात्र	-	७०००००
			८.मळद	४८०१	पात्र	-	५०००००
			९.कन्हेरी	१२८०	पात्र	-	२०००००
		१६.वडगांव निंबाळकर	१.लोणी भापकर	३५६५	पात्र	-	४०००००
			२.सायबाची वाडी	१२६७	पात्र	-	२०००००
			३.पळशी	१७९७	पात्र	-	२०००००
			४.वढाणे	१३८४	पात्र	-	२०००००
			५.पानसरे वाडी	२१७४	पात्र	-	३०००००
			६.काराटी	३२३९	पात्र	-	४०००००
			७.कोळवली	८५६	पात्र	-	१०००००
			८.काळखेरवाडी	१५४८	पात्र	-	२०००००
			९.वाणेवाडी	५५४१	पात्र	-	७०००००
			१०.माळवाट(काटे)	२२९६	पात्र	-	३०००००
			११.कांबळेस्वर	५१२२	पात्र	-	७०००००
	१०.इंदापूर	१७.इंदापूर	१.अवसरी वेडसिंगे	२५१५	पात्र	-	३०००००
			२.पिंप्री बु.	१८२१	पात्र	-	२०००००
			३.तरटगांव	४३२	पात्र	-	१०००००
			४.बाभुळगांव	२१६७	पात्र	-	३०००००
			५.वकिलवस्ती	२०७३	पात्र	-	३०००००
		१८.वालचंदनगर	१.अंधुर्णे	५४४८	पात्र	-	७०००००
			२.सराफवाडी	१९५४	पात्र	-	२०००००
			३.थोरातवाडी	७८८	पात्र	-	१०००००
			४.भादणवाडी	१८३४	पात्र	-	२०००००
	११.पुरंदर	१९.सासवड	१.ऐखतपूर मुजवडी	११६९	पात्र	-	२०००००
			२.असकरवाडी	७१२	पात्र	-	१०००००
			३.काळदरी	३०९४	पात्र	-	४०००००
			४.धनकवडी	५३१	पात्र	-	१०००००
		२०.जेजुरी	१.जवळार्जुन	२२९६	पात्र	-	३०००००
			२.कर्नलवाडी	१२४८	पात्र	-	२०००००
			३.राजेवाडी	१३९३	पात्र	-	२०००००
			४.राख	२२९७	पात्र	-	३०००००
			५.पिंपरी	१५९९	पात्र	-	२०००००
			६.तक्रारवाडी	५०४	पात्र	-	१०००००
			७.ढालेवाडी	१५३२	पात्र	-	२०००००

		१२.आंबेगांव	२१.घोडेगांव	१.राजपूर	११६२	पात्र	-	२०००००
				२.आंबेगांव पूर्ण गां.	३९७	पात्र	-	१०००००
				३.कोलतावडे	४१३	पात्र	-	१०००००
			२२.मंचर	१.लौकी	८८७	पात्र	पात्र	१२५०००
				२.जाधववाडी	८७१	पात्र	-	१०००००
				३.कारेगांव	१३५९	पात्र	-	२०००००
				४.भागडी	६४४	पात्र	-	१०००००
				५.थुगांव	१०१९	पात्र	-	२०००००
				६.एकलहरे	२०६४	पात्र	-	३०००००
				७.गावडेवाडी	३१९०	पात्र	पात्र	५०००००
				८.अवसरी बु.	४३९४	पात्र	-	५०००००
				९.वडगांव पीर	१३७१	पात्र	पात्र	२५००००
				१०.वळती	३२५१	पात्र	पात्र	५०००००
				११.नागापूर	१४६३	पात्र	-	२०००००
				१२.साकोरे	१४०८	पात्र	-	२०००००
				१३.धोरांदळे	१६०३	पात्र	-	२०००००
				१४.टाकेवाडी	९२४	पात्र	-	१०००००
				१५.तांबडेमळा	१०१२	पात्र	पात्र	२५००००
				१६.रानमळा	१०८०	पात्र	-	२०००००
				१७.शिरदाळे	३२७	पात्र	-	१०००००
				१८.पहाडदरा	९२८	पात्र	-	१०००००
				१९.वाळंजनगर	५००	पात्र	-	१०००००
		आंबेगांव	घोडेगांव	१.अमोडी	२३९९	पात्र	-	३०००००
				२.उगलेवाडी / फदालेवाडी	१३०९	पात्र	-	२०००००

३५१७५०००

१२	सातारा	१.महाबळेश्वर	१.महाबळेश्वर त	१.घावरी	७२५	पात्र	-	१०००००
				२.चिखली	५७६	पात्र	-	१०००००
				३.पार	६५३	पात्र	-	१०००००
				४.हातलोट	२८३	पात्र	-	१०००००
				५.शिरवली	४६२	पात्र	-	१०००००
				६.जावली	९३३	पात्र	-	१०००००
				७.गोरोशी	१७०	पात्र	-	१०००००
				८.दुधगांव	३४५	पात्र	-	१०००००
				९.काळमगांव	३०४	पात्र	-	१०००००
				१०.चतुरबेट	३९३	पात्र	-	१०००००
				११.बिरमणी	३३९	पात्र	-	१०००००
				१२.झांजवड	२९८	पात्र	-	१०००००
				१३.मांघर	४६५	पात्र	-	१०००००
				१४.कुमठे	५७०	पात्र	-	१०००००
				१५.परंडल	७००	पात्र	-	१०००००
			२.मेढा	१.पालीतर्फे आटेगाव	४०८	पात्र	-	१०००००
				२.वेळापूर	३३६	पात्र	-	१०००००
				३.हरचंदी	२८०	पात्र	-	१०००००
				४.आमशी	२५१	पात्र	-	१०००००
				५.खांबील चोर्गे	३८९	पात्र	-	१०००००
				६.सोनाट	३५७	पात्र	-	१०००००
				७.सौदरी	५७०	पात्र	-	१०००००
				८.कुरोशी	४७४	पात्र	-	१०००००
				९.वारसोळी देव	२६५	पात्र	-	१०००००

			१०.सालोशी	४५०	पात्र	-	१०००००
			११.वाघावळी	५७५	पात्र	-	१०००००
			१२.मोरनी	१६०	पात्र	-	१०००००
			१३.वलवन	३३३	पात्र	-	१०००००
			१४.शिंदी	३००	पात्र	-	१०००००
		३.पाचगणी	१.दानवली	५१९	पात्र	-	१०००००
			२.पांगरी	६२९	पात्र	-	१०००००
	२.पाटण	४. कोयनानगर	१.पाचगणी	३९४	पात्र	-	१०००००
			२.नाव	२८२	पात्र	-	१०००००
			३.कारवट	७११	पात्र	-	१०००००
			४.शिवदेश्वर	५७१	पात्र	-	१०००००
			५.गोठण	४२६	पात्र	-	१०००००
		५.पाटण	१.वाडीकोतावडे	७४३	पात्र	पात्र	१२५०००
			२.सुरुल	१०११	पात्र	-	२०००००
			३.डोंगळेवाडी	४६२	पात्र	-	१०००००
			४.कोदळे	१४८	पात्र	-	१०००००
			५.आडदेव	११३४	पात्र	-	२०००००
			६.कवरवाडी	९५०	पात्र	-	१०००००
			७.धसगांव	२७७	पात्र	-	१०००००
			८.आसवर्लेवाडी	६१५	पात्र	-	१०००००
			९.हवळेवाडी	३२७	पात्र	-	१०००००
			१०.गुंजाळी	५८४	पात्र	-	१०००००
			११.घाणव	५४०	पात्र	-	१०००००
			१२.आंबवणे	७४२	पात्र	-	१०००००
			१३.पाठवडे	४१२	पात्र	-	१०००००
			१४.कवडेवाडी	५९०	पात्र	-	१०००००
			१५.कातवडी	८८२	पात्र	-	१०००००
			१६.नवसारी	९९५	पात्र	-	१०००००
		६.ढेबेवाडी	१.मान्याची वाडी	४४८	पात्र	-	१०००००
			२.भिलारवाडी	२६२	पात्र	-	१०००००
			३.सातर	९३५	पात्र	-	१०००००
			४.तामिणे	४५१	पात्र	-	१०००००
		७.उन्नज	१.माथणेवाडी	५५०	पात्र	-	१०००००
			२.जाळगेवाडी	१०२६	पात्र	-	२०००००
			३.शिगणवाडी	७०७	पात्र	-	१०००००
			४.केळोली	९६३	पात्र	-	१०००००
			५.खोनोली	३३३	पात्र	-	१०००००
			६.वजरोशी	१७००	पात्र	-	२०००००
			७.ढोरोशी	१४६६	पात्र	-	२०००००
			८.निवडे(पुनर्व)	७२५	पात्र	-	१०००००
			९.जुर्नेनिवडे	४५५	पात्र	-	१०००००
			१०.डागीस्टेवाडी	३५७	पात्र	-	१०००००
			११.कंळबे	५१९	पात्र	-	१०००००
	३.कोरेगांव	८.कोरेगांव	१.खिरखिडी	४९४	पात्र	-	१०००००
			२.मुगाव	२९७	पात्र	-	१०००००
			३.सायगांव	४८५	पात्र	-	१०००००
			४.शेल्टी	२१६	पात्र	-	१०००००
			५.गुजरवाडी	५६७	पात्र	-	१०००००
			६.मंगळापुर	९९९	पात्र	-	१०००००
			७.अनभुलेवाडी	३६७	पात्र	-	१०००००

				८.न्हाळेवाडी	२२५	पात्र	-	१०००००
				९.तांबी	५६३	पात्र	-	१०००००
		९.वाठार		१.नलवडे वाडी	७५०	पात्र	-	१०००००
				२.अनपटवाडी	१९३२	पात्र	-	२०००००
				३.खामकरवाडी	३१३	पात्र	-	१०००००
				४.जगतापनगर	२०९	पात्र	-	१०००००
				५.मोरबेंद	२९७	पात्र	-	१०००००
				६.तळीये	१४८२	पात्र	-	२०००००
		१०.रहिमतपुर		१.टकले	६४६	पात्र	-	१०००००
				२.गुजरवाडी	३८६	पात्र	-	१०००००
				३.वेलंग(शिरबे)	४५०	पात्र	-	१०००००
				४.चोरगेवाडी	३१३	पात्र	-	१०००००
				५.साठेवाडी	५५७	पात्र	-	१०००००
				६.रिकीबदारवाडी	५०४	पात्र	-	१०००००
				७.दुर्गाळवाडी	१११८	पात्र	-	२०००००
				८.पवारवाडी	९७६	पात्र	-	१०००००
				९.सायगांव	५२६	पात्र	-	१०००००
		४.फलटण	११.फलटण	१.माझेरी	२३७	पात्र	-	१०००००
				२.काशिववाडी	४७९	पात्र	-	१०००००
				३.गोळेवाडी	५००	पात्र	-	१०००००
				४.मिऱ्याची वाडी	६५०	पात्र	-	१०००००
				५.मानेवाडी	४५०	पात्र	-	१०००००
				६.साखरवाडी	१००९१	पात्र	-	१००००००
			१२.लोणंद	१.चव्हाणवाडी	१३२४	पात्र	-	२०००००
				२.घाटगेमळा	६३०	पात्र	-	१०००००
				३.परहर खुर्द	२७०	पात्र	-	१०००००
				४.परहर बु.	३५०	पात्र	-	१०००००
		५.कराड	१३.उन्नज	१.माळवाडी	६९८	पात्र	-	१०००००
				२.शामगांव	२८६७	पात्र	-	३०००००
				३.निगडी	२१६५	पात्र	-	३०००००
				४.वाण्याची वाडी	८९२	पात्र	-	१०००००
				५.मांगवाडी	३६४	पात्र	-	१०००००
				६.कळंत्रेवाडी	४२५	पात्र	-	१०००००
				७.गोडवा डी	४३९	पात्र	-	१०००००
				८.हनुमानवाडी	९६४	पात्र	-	१०००००
				९.भोसलवाडी	१३०४	पात्र	-	२०००००
			१४.कराड ता.	१.भोळेवाडी	११२४	पात्र	-	२०००००
				२.उत्तर तांबवे	११२९	पात्र	-	२०००००
				३.उत्तर कोपर्डे	३२९	पात्र	-	१०००००
				४.जुजारवाडी	४९४	पात्र	-	१०००००
				५.साळशिरंबे	२१२०	पात्र	-	३०००००
				६.लटकेवाडी	४५५	पात्र	-	१०००००
				७.हणमंतवाडी	४९३	पात्र	-	१०००००
				८.शेळकेवाडी	४६५	पात्र	-	१०००००
				९.संजयनगर	१२७१	पात्र	-	२०००००
				१०.भरेवाडी	४४८	पात्र	-	१०००००
		६.वाई	१५.वाई	१.वडोली	३२६	पात्र	-	१०००००
				२.किरोडे	२८३	पात्र	-	१०००००
				३.वयगांव	८२३	पात्र	पात्र	१२५०००
				४.दह्याट	५२७	पात्र	पात्र	१२५०००

			५.गोळेवाडी	७९३	पात्र	-	१०००००
			६.कोडवली	७५०	पात्र	पात्र	१२५०००
			७.वासोळे	११२५	पात्र	-	२०००००
			८.रेणवळे	८७९	पात्र	-	१०००००
			९.नांदगणे	३४७	पात्र	-	१०००००
			१०.परतवाडी	४५५	पात्र	-	१०००००
			११.ओहळी	५१९	पात्र	-	१०००००
			१२.कोंढावळे	११७७	पात्र	-	२०००००
		१६.भुईज	१.चांदवडी	६७५	पात्र	-	१०००००
			२.दसवडी	५६७	पात्र	-	१०००००
	७.खंडाळा	१७.खंडाळा	१.आंबारवाडी	५४४	पात्र	-	१०००००
			२.वाण्याची वाडी	४७५	पात्र	-	१०००००
			३.म्हावशी	७३८	पात्र	-	१०००००
			४.घाडगेवाडी	४७५	पात्र	-	१०००००
			५.काऱ्हेवडी	७०९	पात्र	-	१०००००
			६.घाटदरे	५७१	पात्र	-	१०००००
			७.देवधर	३५०	पात्र	-	१०००००
			८.जवळे	१४१	पात्र	-	१०००००
			९.साळव	२५३	पात्र	-	१०००००
			१०.शिवाजीनगर	१८६५	पात्र	-	२०००००
		१८.लोणंद	१.शेडगेवाडी	९३१	पात्र	-	१०००००
			२.वाघोशी	९३२	पात्र	-	१०००००
			३.करांडेवाडी	६५५	पात्र	-	१०००००
			४.बाळुपाटलाची वाडी	८६०	पात्र	-	१०००००
			५.मरीआई ची वाडी	९००	पात्र	-	१०००००
			६.दापकेघर	२५५	पात्र	-	१०००००
			७.गोळेगांव	२२३	पात्र	-	१०००००
	८.माण	१९.दहिवड	१.दोरगेवाडी	११८४	पात्र	-	२०००००
		२०.म्हसावळ	१.वाकी	५७०	पात्र	-	१०००००
	९.सातारा	२१.सातारा तालु	१.मस्करवाडी	२९५	पात्र	-	१०००००
			२.वासोळे	११२५	पात्र	पात्र	२५००००
			३.मोरेवाडी	२५६	पात्र	-	१०००००
			४.कातवडी बु	५७३	पात्र	-	१०००००
			५.फडतरवाडी	१२४५	पात्र	-	२०००००
			६.देवकरवाडी	९००	पात्र	-	१०००००
			७.करंजे तर्फे परळी	६९९	पात्र	-	१०००००
			८.वावदरे	३२५	पात्र	-	१०००००
			९.यादववाडी	४८०	पात्र	-	१०००००
			१०.देवकल पारांबे	७५०	पात्र	-	१०००००
			११.चिचणी	१८०	पात्र	-	१०००००
			१२.आरगडवाडी	३५०	पात्र	-	१०००००
			१३.कुरुळबाजी	७५३	पात्र	-	१०००००
			१४.लुमनेखोल	४५०	पात्र	-	१०००००
			१५.यवतेश्वर	८२६	पात्र	पात्र	१२५०००
			१६.कासारस्थळ	३५०	पात्र	-	१०००००
			१७.करंजोशी	५६८	पात्र	-	१०००००
		२२.सातारा शहर	१.खावली	५७२	पात्र	-	१०००००
			२.समर्थनगर	१३१६	पात्र	-	२०००००
		२३.बोरगांव	१.जांभगांव	५३८	पात्र	-	१०००००

				२.आष्टेपुर्नवसित (शेळकेवाडी)	५००	पात्र	-	१०००००
				३.समर्थगांव	४५४	पात्र	-	१०००००
				४.कौदणी-नरेवाडी	८५०	पात्र	-	१०००००
				५.बॅन्डवाडी	२८१	पात्र	-	१०००००
				६.पाडळीनिनाम	४१४४	पात्र	-	५०००००
				७.आष्टे पुर्नवसितय	१९८	पात्र	-	१०००००
				८.जांभळेवाडी	३२५	पात्र	-	१०००००
	१०.जावळी	२४.मैदा		१.रेणोशी	२८४	पात्र	-	१०००००
				२.आचली	३२६	पात्र	-	१०००००
				३.उचाट	३०२	पात्र	-	१०००००
				४.आरव	१८८	पात्र	-	१०००००
				५.निपाणी	७६८	पात्र	-	१०००००
				६.मुनवळे	५४४	पात्र	-	१०००००
				७.उब्रेवाडी	६१४	पात्र	-	१०००००
				८.शिंदेवाडी	३८८	पात्र	-	१०००००
				९.बेलोशी	५८४	पात्र	-	१०००००
				१०.राजने	८४९	पात्र	-	१०००००
				११.कावडी	३५२	पात्र	-	१०००००
				१२.पानस पुनर्वसत	२०९	पात्र	-	१०००००
				१३.रामवाडी	५८७	पात्र	-	१०००००
				१४.महिगांव	७९८	पात्र	-	१०००००
				१५.तळोशी	५७०	पात्र	-	१०००००
				१६.वुनवडी	५८४	पात्र	-	१०००००
				१७.कुरळोशी	४२१	पात्र	-	१०००००
				१८.गाढोवली पुनर्वसत	१२७	पात्र	-	१०००००
				१९.ओखवडी	४०१	पात्र	-	१०००००
				२०.भोगवली तर्फे मेढा	६०३	पात्र	-	१०००००
				२१.आसणी	३७४	पात्र	-	१०००००
				२२.आंबेघर तर्फे मेढा	१२३०	पात्र	-	२०००००
				२३.गोदेमाळ	२४८	पात्र	-	१०००००
				२४.म्हाते खुर्द	८३८	पात्र	-	१०००००
				२५.पिंपरी तर्फे मेढा	२३६	पात्र	-	१०००००
				२६.भांबघर	४०४	पात्र	-	१०००००
				२७.गवडी	१०२०	पात्र	-	२०००००
				२८.नरफदेव	४६४	पात्र	-	१०००००
				२९.माली	४८२	पात्र	-	१०००००
				३०.दिवदेव	३१८	पात्र	-	१०००००
				३१.मरडमुरे	३८२	पात्र	-	१०००००
				३२.भोलेघर	३७१	पात्र	-	१०००००
				३३.एकीव	३७२	पात्र	-	१०००००
				३४.कुंभारगणी	३०१	पात्र	-	१०००००
				३५.वेंगळें	४७५	पात्र	-	१०००००
				३६.केळघर	१९३	पात्र	-	१०००००
	११.खटाव	२५.औध		१.रेवली	३५०	पात्र	-	१०००००
				२.मुसांडवाडी	५६९	पात्र	-	१०००००
		२६.पुसेगांव		१.निढळ	३२३६	पात्र	पात्र	५०००००
				२.कातळगेवाडी	६२१	पात्र	-	१०००००
				३.पांढरवाडी	३१७	पात्र	-	१०००००
				४.शिंदेवाडी (ललगुण)	६५२	पात्र	-	१०००००

				५.उंबरमळे	७५०	पात्र	-	१०००००
				६.रेवलकरवाडी	१३४८	पात्र	-	२०००००
				७.काळेवाडी	३३८	पात्र	-	१०००००
		२७.वडुज		१.धकटवाडी	७६७	पात्र	-	१०००००
				२.मांडवे	१८५७	पात्र	-	२०००००
				३.मोराळे	१४१५	पात्र	-	२०००००
				४.गोरेगांव	७९६	पात्र	-	१०००००
				५.गारळेवाडी	२६२	पात्र	-	१०००००
				६.मुळीकवाडी	६९६	पात्र	-	१०००००
								२८०७५०००

१३	सांगली	१.मिरज	१.मिरज ग्रामिण	१.पायाप्पाची वाडी	११३८	पात्र	-	२०००००
				२.जानराववाडी	१११०	पात्र	-	२०००००
				३.डोंगराई वाडी	१३३१	पात्र	-	२०००००
				४.कांचनपुर	२४४८	पात्र	-	३०००००
				५.सांबरवाडी	६११	पात्र	-	१०००००
				६.रसुलवाडी	५९०	पात्र	-	१०००००
				७.काकाडवाडी	१०१३	पात्र	-	२०००००
				८.कळंबी	२८१४	पात्र	पात्र	३७५०००
			२.एमआय डीसी	१.कानडवाडी	१३२०	पात्र	-	२०००००
		२.कवठेमहंकाळ	३.कवठेमहंकाळ	१.कदमवाडी	८९४	पात्र	-	१०००००
				२.ढोलेवाडी	६९४	पात्र	-	१०००००
				३.घोरपडी	१४४०	पात्र	-	२०००००
				४.के रेवाडी	९२९	पात्र	-	१०००००
				५.लांडगेवाडी	१८९१	पात्र	पात्र	२५००००
				६.पिंपळवाडी	५५४	पात्र	-	१०००००
		३.तासगांव	४.तासगांव	१.बस्तेवडे	१४०८	पात्र	-	२०००००
				२.बोरगांव	४९५३	पात्र	-	५०००००
				३.भैरववाडी	१४०८	पात्र	-	२०००००
				४.कचरेवाडी	५४०	पात्र	-	१०००००
				५.गोटेवाडी	१४००	पात्र	-	२०००००
				६.दहीवडी	२२३९	पात्र	-	३०००००
				७.नरसेवाडी	१००७	पात्र	-	२०००००
				८.नागांव	२२५०	पात्र	-	३०००००
				९.नागेवाडी	७५८	पात्र	-	१०००००
				१०.निंबळक	१६००	पात्र	-	२०००००
				११.मोराळे पेड	१२८१	पात्र	-	२०००००
				१२.मतकुणक्री	१३१६	पात्र	-	२०००००
				१३.लोढे	१०१८	पात्र	-	२०००००
				१४.लोकरेवाडी	७९३	पात्र	-	१०००००
				१५.शिरगांव क)	१७००	पात्र	-	२०००००
				१६.सावर्डे	४९३१	पात्र	पात्र	६२५०००
				१७.वडगांव	२५५०	पात्र	-	३०००००
				१८.वज्रचौडे	१०६७	पात्र	-	२०००००
				१९.वायफळे	४८९०	पात्र	पात्र	६२५०००
				२०.पाडळी	११५५	पात्र	-	२०००००
				२१.पानमळेवाडी	७४४	पात्र	-	१०००००
				२२.धामणी	१३९८	पात्र	-	२०००००
				२३.विजयनगर	७५०	पात्र	-	१०००००
				२४.धोडेवाडी	४८०	पात्र	-	१०००००
				२५.लिंब	१३५९	पात्र	-	२०००००

			२६.आळते	२०२५	पात्र	-	३०००००
			२७.खुजगांव	१६१५	पात्र	-	२०००००
			२८.योगवाडी	११६०	पात्र	-	२०००००
			२९.अंजनी	३१५०	पात्र	पात्र	५०००००
			३०.बिरणवाडी	१२७१	पात्र	-	२०००००
			३१.गौरगांव	२१२०	पात्र	-	३०००००
			३२.यमगरवाडी	१२००	पात्र	-	२०००००
			३३.विसापूर	६८०९	पात्र	-	७०००००
			३४.जुळेवाडी	१६४८	पात्र	-	२०००००
			३५.उपळावी	३३३७	पात्र	-	४०००००
			३६.किंदरवाडी	७००	पात्र	-	१०००००
			३७.शिरगांव	३५००	पात्र	-	४०००००
			३८.बलगवडे	३४६२	पात्र	-	४०००००
	४.पलुस	५.कुंडल	१.पुणदीवाडी	५३८	पात्र	-	१०००००
			२.नागराळे	२९४७	पात्र	-	३०००००
			३.विठ्ठलवाडी	७७१	पात्र	-	१०००००
			४.सांडगेवाडी	४३४८	पात्र	-	५०००००
			५.धनगांव	२३९४	पात्र	-	३०००००
			६.संतगांव राडेवाडी	८३६	पात्र	-	१०००००
			७.माळवाडी	५४४०	पात्र	-	७०००००
			८.बुरुगवाडी	१४६८	पात्र	-	२०००००
			९.चोपडेवाडी	१२६५	पात्र	-	२०००००
			१०.सुखवाडी	१२००	पात्र	-	२०००००
			११.ब्रम्हनाळ	२८८४	पात्र	-	३०००००
	५.कडेगांव	६.कडेगांव	१.बेलवडे	१११७	पात्र	-	२०००००
			२.चिखली	१७८६	पात्र	-	२०००००
			३.कोतीज	१०४०	पात्र	-	२०००००
			४.रायगांव	१४६९	पात्र	-	२०००००
			५.शिवाजीनगर	२२१९	पात्र	-	३०००००
			६.रेणुशेवाडी	३७२	पात्र	-	१०००००
			७.कारंडेवाडी	४३७	पात्र	-	१०००००
		७.चिचणी वंगी	१.वाजेगांव	२५२	पात्र	-	१०००००
			२.देवराष्ट्रे	५५१८	पात्र	-	७०००००
	६.शिराळा	८.कोकरुड	१.कुसळेवाडी	९५०	पात्र	-	१०००००
			२.चिंचेवाडी	४९७	पात्र	-	१०००००
			३.कुरुगली	१४९६	पात्र	-	२०००००
			४.सावंतवाडी	६१३	पात्र	-	१०००००
			५.हत्तेगांव	११२५	पात्र	-	२०००००
			६.काळुद्रे	२०००	पात्र	-	२०००००
			७.शिरसटवाडी	७१८	पात्र	-	१०००००
			८.माळेवाडी	११५७	पात्र	-	२०००००
			९.वाकाईवाडी	६८८	पात्र	-	१०००००
			१०.कदमवाडी	७२५	पात्र	-	१०००००
			११.गुडे	१२५६	पात्र	-	२०००००
			१२.खराळे	६५७	पात्र	-	१०००००
			१३.मणदुर	३९२२	पात्र	-	४०००००
			१४.माराठेवाडी	४२९	पात्र	-	१०००००
			१५.गवळेवा डी	१०४०	पात्र	-	२०००००
			१६.मोहरे	७८८	पात्र	-	१०००००
			१७.पाचगणी	६६३	पात्र	-	१०००००

		७.शिराळा	९.कासेगांव	१.बांबवडे	१५१२	पात्र	-	२०००००
				२.टाकवे	१२००	पात्र	-	२०००००
				३.धैरववाडी	१२५०	पात्र	-	२०००००
				४.कोंडाईवाडी	८२५	पात्र	-	१०००००
			१०.कोकरुड	१.फुप्पीरे	११९५	पात्र	-	२०००००
				२.शिंदेवाडी	५५०	पात्र	-	१०००००
				३.पुनवत	११०४	पात्र	-	२०००००
				४.मंगरुळ	२३५५	पात्र	-	३०००००
		१००	११.शिराळा	१.तडवळे	२५८३	पात्र	-	३०००००
				२.उपवळे	१५९०	पात्र	-	२०००००
				३.करमाळे	१८८५	पात्र	-	२०००००
				४.बेलदावाडी	५०६	पात्र	-	१०००००
				५.बेलेवाडी	३५०	पात्र	-	१०००००
				६.माधळगांव	७१४	पात्र	-	१०००००
				७.कांदे	४२००	पात्र	-	५०००००
				८.शिराळा खु	११५०	पात्र	-	२०००००
				९.अस्वलेवाडी	७५२	पात्र	-	१०००००
				१०.जांभळेवाडी	१२००	पात्र	-	२०००००
				११.फकीरवाडी	७५०	पात्र	-	१०००००
				१२.खेड	९१४	पात्र	-	१०००००
				१३.लादेवाडी	१३०७	पात्र	-	२०००००
				१४.ढोलेवाडी	८२६	पात्र	-	१०००००
		८.जत	१२.उमदी	१.निगडी बु	३७००	पात्र	-	४०००००
				२.लकडेवाडी	७००	पात्र	-	१०००००
				३.कोणत्याबोबलाद	२६७९	पात्र	-	३०००००
				४.कोनिकोणुर	१८००	पात्र	-	२०००००
				५.माणिकनाळ	१२००	पात्र	-	२०००००
			१३.जत	१.बेवनुर	५१००	पात्र	पात्र	८७५०००
				२.रावळगुंडवाडी	२४१३	पात्र	-	३०००००
				३.नवाळवाडी	५०९	पात्र	-	१०००००
				४.गुलगुंजनाळ	५५३	पात्र	-	१०००००
		९.खानापूर	१४.विटा	१.भडकेवाडी	६५१	पात्र	-	१०००००
		१०.आटपाडी	१५.आटपाडी	१.वाळेवाडी	११९६	पात्र	-	२०००००
				२.पडळकरवाडी	६५९	पात्र	-	१०००००
				३.यप्पावाडी	१३००	पात्र	-	२०००००
				४.लेंगरेवाडी	११७२	पात्र	-	२०००००
				५.खानजोडवाडी	७५०	पात्र	-	१०००००
				६.देशमुखवाडी	११००	पात्र	-	२०००००
				७.धावडवाडी	६५०	पात्र	-	१०००००
		११.वाळवा	१६.इस्लापुर	१.कामेरी	१०२८०	पात्र	पात्र	१२५००००
				२.बहे	३६३२	पात्र	-	४०००००
				३.कि.मच्छिद्रगड	५७४९	पात्र	-	७०००००
				४.गौडवाडी	१०२५	पात्र	-	२०००००
				५.विड्डलवाडी	११७४	पात्र	-	२०००००
				६.मरळनाथपुर	९५०	पात्र	-	१०००००
				७.धबकवाडी	१२१०	पात्र	-	२०००००
				८.साठपेवाडी	७२३	पात्र	-	१०००००
				९.माणिकवाडी	१७५८	पात्र	-	२०००००
			१७.कासेगांव	१.शेणे	१४४२	पात्र	-	२०००००
			१८.कुरळप	१.भरतवाडी	१३५०	पात्र	-	२०००००

				२.जक्राइवाडी	६१९	पात्र	-	१०००००
				३.इटकरे	३७७४	पात्र	-	४०००००
				४.ऐतवडे खु	८७८५	पात्र	-	७०००००
				५.कणेगांव	१९२२	पात्र	-	२०००००
				६.येवलेवाडी	१२२५	पात्र	-	२०००००
				७.ठाणापुढे	२०००	पात्र	-	२०००००
				८.डोंगरवाडी	१३१७	पात्र	-	२०००००
				९.करंजवडे	४५१०	पात्र	पात्र	६२५०००
				१०.शेखरवाडी	१२८२	पात्र	-	२०००००
				११.फार्ण वाडी	११००	पात्र	-	२०००००
				१२.लोडेगांव	१९८८	पात्र	-	२०००००
				१३.धोत्रेवाडी	८५९	पात्र	-	१०००००
				१४.देवडे	१०९१	पात्र	-	२०००००

३५४२५०००

१४	सोलापुर ग्रा	१.अक्कलकोट	१.अक्कलकोट	१.डोंबरजवळगे	१४००	पात्र	-	२०००००
			२.अक्कलकोट	१.गळोरगी	१६६०	पात्र	-	२०००००
		२.द.सोलापूर	३.मंडुप	१.कु रघोट	१७९२	पात्र	-	२०००००
		३.उ.सोलापूर	४.सोलापूर तालु	१.वडाळा	४३१५	पात्र	-	५०००००
				२.सेवालाल नगर	४४१	पात्र	-	१०००००
		४.सांगोला	५.सांगोला	१.शिरभावी	४१४०	पात्र	पात्र	६२५०००
		५.करमाळा	६.करमाळा	१.रावगांव	२३६३	पात्र	-	३०००००
				२.मिरगव्हाण	१४३८	पात्र	-	२०००००
		६.माढा	७.कुर्दुवाडी	१.लव्हे	१६४७	पात्र	-	२०००००

२५२५०००

१५	औरंगाबाद ग्रा					पात्र	-	
		१.औरंगाबाद	१.वडोदबाजार	१.वाहेगांव	१०३९			२०००००
				२.बोरगांवअर्ज	२१२४	पात्र	-	३०००००
				३.उमरावती	२२५७	पात्र	-	३०००००
		२.सिल्लोड	२.अजिठा	१.चिंचपुर	११६३	पात्र	-	२०००००
				२.सारोळा	२५६१	पात्र	-	३०००००
		३.सोयगांव	३.सोयगांव	१.निमखेडी	४२५	पात्र	-	१०००००
		४.कन्नड	४.कन्नड	१.अंबाला	५७३	पात्र	-	१०००००
				२.सातकुंड	१०८१	पात्र	-	२०००००
			५.पिशोर	१.कोळंबी	७३८	पात्र	-	१०००००
			६.देवगांव रंगारी	१.जळगांव घाट	१५४०	पात्र	-	२०००००
				२.ताडपिंपळगांव	३७९४	पात्र	-	४०००००
				३.निपाणी	७५१	पात्र	-	१०००००

२५०००००

१६	जालना	१.जाफ्राबाद	१.टेंभुर्णी	१.टेंभुर्णी	९८७५	पात्र	-	७०००००
				२.गोंदनखेडा	८५२	पात्र	-	१०००००
				३.अकोलादेव	२९७२	पात्र	-	३०००००
				४.हिवरा कावळी	८३३	पात्र	-	१०००००
				५.आळंद	८६९	पात्र	-	१०००००
				६.खाणापुर	६४८	पात्र	-	१०००००
				७.डोलखेडा खु	६८९	पात्र	-	१०००००
				८.काळेगांव	१५८४	पात्र	-	२०००००
				९.कुंभारझरी	१६६८	पात्र	-	२०००००
				१०.पोखरी	१४६०	पात्र	-	२०००००
				११.निवडुंगा	१९८८	पात्र	-	२०००००
				१२.डोणगांव	२२०३	पात्र	-	३०००००

			१३.देळगव्हाण	२५३६	पात्र	पात्र	३७५०००	
			१४.बुटखेडा	१६४९	पात्र	-	२०००००	
			१५.पापळ	१०७१	पात्र	-	२०००००	
			१६.सांवगी	११५४	पात्र	-	२०००००	
			१७.सावखेडा गोंदण	१०५४	पात्र	-	२०००००	
		२.जाफ्राबाद	१.विरखेडा	५८१	पात्र	-	१०००००	
			२.खापरखेडा	६८०	पात्र	-	१०००००	
			३.पिंपळगांव कड	१३९८	पात्र	-	२०००००	
			४.म्हसरुळ	१२९२	पात्र	-	२०००००	
			५.कोनड	१८८४	पात्र	-	२०००००	
			६.निमखेडा	८५८	पात्र	-	१०००००	
			७.चापनेर	६५७	पात्र	-	१०००००	
			८.बेलोरा	११३०	पात्र	-	२०००००	
			९.मिरखेडा	१२०५	पात्र	-	२०००००	
			१०.हिवरा बळी	१४१६	पात्र	-	२०००००	
			११.बोरगांव बु.	१७४१	पात्र	-	२०००००	
			१२.देवुळगांव उगले	१२७६	पात्र	-	२०००००	
			१३.घानखेडा	८८६	पात्र	-	१०००००	
			१४.जानेफळ पंडीत	२२२६	पात्र	-	३०००००	
			१५.भारज खु	९१९	पात्र	-	१०००००	
			१६.सोर्नागिरी	८४४	पात्र	-	१०००००	
			१७.कोल्हापुर	११७२	पात्र	-	२०००००	
			१८.पासोडी	१३५४	पात्र	-	२०००००	
		२.भोकरदन	३.भोकरदन	१.कोपर्डा	१२५७	पात्र	-	२०००००
				२.आलापुर	८४२	पात्र	-	१०००००
				३.सुभानपुर	८११	पात्र	पात्र	१२५०००
				४.इब्राहिमपुर	१९८६	पात्र	-	२०००००
				५.पेरजापुर	१०११	पात्र	-	२०००००
				६.नळणी खु	१३८१	पात्र	-	२०००००
				७.बरंजळा साबळे	२१७७	पात्र	पात्र	३७५०००
		४.हसनाबाद	१.हसनाबाद	४८८२	पात्र	-	५०००००	
			२.वजीरखेडा	१२१४	पात्र	-	२०००००	
			३.लतीफपुर	१०००	पात्र	-	१०००००	
			४.जवखेडा बु	१४५८	पात्र	-	२०००००	
			५.पिंपळगाव सुतार	६२३	पात्र	-	१०००००	
			६.चांदाई ठोंबरे	१६७७	पात्र	-	२०००००	
			७.खामखेडा	१०६९	पात्र	-	२०००००	
			८.पिंपळगाव बारव	७५२	पात्र	-	१०००००	
		भोकरदन	५.पारध	१.पारध खु	१५२३	पात्र	-	२०००००
				२.वडद तागंदा	३४१९	पात्र	-	४०००००
				३.पोखरी	८३३	पात्र	-	१०००००
				४.पारध बु	६२७९	पात्र	-	७०००००
				५.धावडा	८०७०	पात्र	पात्र	८७५०००
				६.विजोरा	९०९	पात्र	-	१०००००
				७.वडोणा	१६१९	पात्र	-	२०००००
				८.जाळीचा देव	९८९	पात्र	-	१०००००
				९.आणवा पाडा	२०५९	पात्र	-	३०००००
				१०.कोंदा	१३०७	पात्र	-	२०००००
				११.हिसोडा खु	२०४४	पात्र	-	३०००००
				१२.कोठा केळी	१०००	पात्र	-	१०००००

				१३.दहीगाव	११७२	पात्र	-	२०००००
				१४.पिंपळगाव रेणुकाई	४८७४	पात्र	-	५०००००
				१५.मोहाळीई	१०५७	पात्र	-	२०००००
				१६.करसगाव	१३७४	पात्र	-	२०००००
				१७.कल्याणी	१६२१	पात्र	-	२०००००
	३.मंठा	६.परतुर		१.हातवन	६१४	पात्र	-	१०००००
				२.नानसी	८७१	पात्र	-	१०००००
				३.माहोरा	९१०	पात्र	-	१०००००
				४.के दार वाकडी	१२०५	पात्र	-	२०००००
				५.कढाळा खु/ कानफोडी	१४१८	पात्र	-	२०००००
		७.मंठा		१.केहाळ वडगांव	९७७	पात्र	-	१०००००
				२.मंगरुळ	११०७	पात्र	-	२०००००
				३.तळेगांव	६१३	पात्र	-	१०००००
				४.गेवराई	११३९	पात्र	-	२०००००
	४.परतुर	८.आष्टी		१.अनंदगांव	६१५	पात्र	-	१०००००
				२.माव	९६४	पात्र	-	१०००००
				३.बामाची वाडी	५८१	पात्र	-	१०००००
				४.पाटोदा माव	९६४	पात्र	-	१०००००
				५.रायगव्हाण	१३२४	पात्र	-	२०००००
	५.अंबड	९.अंबड		१.गोंविंदपुर	४२३	पात्र	-	१०००००
				२.चिकनगांव	१४९१	पात्र	-	२०००००
				३.लखमापुरी	९७२	पात्र	-	१०००००
	६.घनसावंगी	१०.घनसावंगी		१.आतरवाली दाई	१२०४	पात्र	-	२०००००
				२.पिंपळखेड बु	४४३१	पात्र	-	५०००००
				३.खडकावाडी	६६१	पात्र	-	१०००००
				४.गाडे सावरगांव	५७७	पात्र	-	१०००००
	७.जालना	११.जालना ता.		१.सिंधी काळेगांव	२५९४	पात्र	-	३०००००
		१२.मौजपुरी		१.कार्ता	२८७३	पात्र	-	३०००००
				२.राठोड नगर	५५०	पात्र	-	१०००००
				३.हतवण	१३५५	पात्र	-	२०००००
				४.उटवद	१८७८	पात्र	-	२०००००
				५.नसडगांव	४४१	पात्र	पात्र	१२५०००
				६.मोहाडी	१०६३	पात्र	-	२०००००
				७.शिवणी	५२०	पात्र	पात्र	१२५०००
								१९४०००००
१७	बीड	१.गेवराई	१.तलवडा	१.किनगांव	१०१७	पात्र	-	२०००००
		२.माजलगांव	२.दिंदुड	१.चोपनवाडी	६५५	पात्र	-	१०००००
		३.पाटोदा	३.पाटोदा	१.चुंबळी	२०००	पात्र	-	२०००००
				२.महासांगवी	२५००	पात्र	-	३०००००
				३.डहाळेवाडी	१३००	पात्र	-	२०००००
				४.रायमोह	६७७५	पात्र	-	७०००००
		४.आष्टी	४.आष्टी	१.वरणवाडी	७८०	पात्र	-	१०००००
				२.बेलगावं	१५८१	पात्र	-	२०००००
		५.अंबाजोगाई	५.अंबाजोगाई	१.दैठणा	८११	पात्र	-	१०००००
								२१०००००
१८	उस्मानाबाद	१.उस्मानाबाद	१.ढोकी	१.वाकरवाडी	११४५	पात्र	-	२०००००
			२.उस्मानाबाद ग्र	१.काजळी	२६४७	पात्र	-	३०००००
			३.बंबळी	१.गोडगांव	७५१	पात्र	-	१०००००
		२.बाशी	४.बाशी	१.घाटपिंपरी	२२५१	पात्र	-	३०००००

		३.उमरगा	५.उमरगा	१.गुरूवाडी	६०७	पात्र	-	१०००००
		बाशी	कळंब	१.सोनेगांव	५००	पात्र	-	१०००००
				२.सेलू	८९०	पात्र	-	१०००००
								१२०००००
१९	नांदेड	१.अर्धापूर	१.अर्धापूर	१.पारडी म.	२९५६	पात्र	-	३०००००
				२.पांगरी कारवाडी	१३९७	पात्र	-	२०००००
				३.पिंपळगांव म	३०५४	पात्र	-	४०००००
		२.धर्माबाद	२.धर्माबाद	१.जुन्नी	१४३१	पात्र	-	२०००००
				२.आटाळा	१७५९	पात्र	-	२०००००
				३.चिंचोली	९९४	पात्र	-	१०००००
				४.कारेगांव	११६८	पात्र	-	२०००००
		३.कंधार	३.कंधार	१.लालवाडी	६९५	पात्र	-	१०००००
				२.बाचोटी	३८००	पात्र	-	४०००००
				३.मरशेवणी	१६६८	पात्र	पात्र	२५००००
			४.उस्मानगर	१.काटकळवा	५०००	पात्र	पात्र	६२५०००
		४.हिमायतनगर	६.हिमायतनगर	१.वडगांव ज	११७०	पात्र	-	२०००००
		५.बिलोली	७.बिलोली	१.कासराळी	४६७३	पात्र	-	५०००००
				२.दौलतापुर	३८५	पात्र	-	१०००००
				३.रुद्रापुर	१७५७	पात्र	-	२०००००
			८.रामतिर्थ	१.बेळकोणी खु	२४९५	पात्र	-	३०००००
		६.भोकर	९.भोकर	१.लगळुद	२०००	पात्र	-	२०००००
				२.हाळदा	२७००	पात्र	-	३०००००
				३.नारवट	११५०	पात्र	-	२०००००
				४.रावणगांव	१२००	पात्र	-	२०००००
				५.चितगिरी	३०००	पात्र	-	३०००००
				६.दिवशी बु	२४००	पात्र	-	३०००००
				७.सावळगांव माळ	११००	पात्र	-	२०००००
				८.दिवशी खु	१६००	पात्र	-	२०००००
				९.खरबी	९४०	पात्र	-	१०००००
		७.नायगांव खै	१०.नायगांव	१.गोळेगांव	११५०	पात्र	-	२०००००
				२.नावदी	१५००	पात्र	-	२०००००
			११.कंदुर	१.कहाळु बु	१७५२	पात्र	-	२०००००
				२.मेळगांव	४५४	पात्र	-	१०००००
			१२.रामतिर्थ	१.शेळगांव गौरी	१४२५	पात्र	-	२०००००
				२.टाकळी बु.	१७३६	पात्र	-	२०००००
				३.कुचेली	२३५०	पात्र	-	३०००००
		८.देगलुर	१३.देगलुर	१.शेवाळा	२२५१	पात्र	-	३०००००
				२.कु शावाडी	१२०८	पात्र	-	२०००००
				३.बन्हाळी	२२२७	पात्र	-	३०००००
				४.निसावरगांव	४२४	पात्र	-	१०००००
			१४.मरखेड	१.होड्डल	१४०३	पात्र	-	२०००००
		९.हदगांव	१५.हदगांव	१.रुई	२७००	पात्र	-	३०००००
								९०७५०००
२०	लातूर	१.देवणी	१.देवणी	१.अजणी	७५६	पात्र	-	१०००००
				२.सावरगांव	१५९६	पात्र	-	२०००००
				३.वागदरी	१०६९	पात्र	-	२०००००
				४.बोंबळी बु .बोंबळी खु	१७५०	पात्र	-	२०००००
				५.टाकळी	१९०५	पात्र	-	२०००००
				६.दरेवाडी/बालाजीवाडी	६६१	पात्र	-	१०००००

				७.कवठाळा	२२४५	पात्र	-	३०००००
				८.बलांडी	४३९६	पात्र	-	५०००००
				९.गुरदाळ	१६१३	पात्र	-	२०००००
				१०.कमालवाडी	११५१	पात्र	-	२०००००
				११.पंढरपूर	१३८१	पात्र	-	२०००००
				१२.डोंगरेवाडी	७८६	पात्र	-	१०००००
				१३.माणकी	५३६	पात्र	-	१०००००
				१४.संगम	७५४	पात्र	-	१०००००
				१५.हंचनाळ	११८२	पात्र	-	२०००००
				१६.होनाळी	१८४२	पात्र	-	२०००००
				१७.भोपणी	११३९	पात्र	-	२०००००
				१८.चंवणहिप्परगा	२८१६	पात्र	-	३०००००
				१९.जवळगा	४४२३	पात्र	-	५०००००
				२०.नागतित्थ वाडी	५५०	पात्र	-	१०००००
				२१.गुरनाळ	१३३१	पात्र	-	२०००००
				२२.बटनपुर	८९३	पात्र	-	१०००००
				२३.इंद्राळ	११०६	पात्र	-	२०००००
				२४.आंनदवाडी	७८५	पात्र	-	१०००००
				२५.अंबानगर	७५६	पात्र	-	१०००००
				२६.सिध्दीकामट	८०७	पात्र	-	१०००००
				२७.गोंडगाव वि	१९०३	पात्र	-	२०००००
				२८.लासोना	२२१४	पात्र	-	३०००००
				२९.बोळेगांव	९९२	पात्र	-	१०००००
		२.जळकाट	२.जळकोट	१.तिरुका	१७६०	पात्र	-	२०००००
				२.वडगांव	५००	पात्र	-	१०००००
				३.होकर्णा	१७६४	पात्र	-	२०००००
				४.चिचोली	१७८५	पात्र	-	२०००००
				५.माळहिप्परगा	२७७०	पात्र	-	३०००००
				६.के कत सिंदगी	१३६०	पात्र	-	२०००००
				७.चेरा	२२७७	पात्र	-	३०००००
				८.बोरगांव	६०४	पात्र	-	१०००००
				९.डोमगांव /हावरगा/जिरगा	१९३६	पात्र	-	२०००००
				१०.ढोरसांगवी	७१८	पात्र	-	१०००००
				११.शेलदरा	१०५९	पात्र	-	२०००००
				१२.धामणगांव	१०५५	पात्र	-	२०००००
				१३.एकुर्गा खु.	७५१	पात्र	-	१०००००
				१४.पाटोदा बु.	२६६३	पात्र	-	३०००००
				१५.डोंगरगांव	१०१२	पात्र	-	२०००००
				१६.मेवापुर	६४८	पात्र	-	१०००००
				१७.सुल्काळी	९४२	पात्र	-	१०००००
				१८.अतनुर	२५०१	पात्र	-	३०००००
				१९.गव्हाण	१२३२	पात्र	-	२०००००
				२०.उमरगा रेतु	१७५९	पात्र	-	२०००००
				२१.गुत्ती	२२९२	पात्र	-	३०००००
				२२.कुणकी	१७१२	पात्र	-	२०००००
				२३.विराळ	८०७	पात्र	-	१०००००
				२४.हळदवाढवणा	९००	पात्र	-	१०००००
				२५.लाळी खु.	८१९	पात्र	-	१०००००
				२६.उमरदरा	११०४	पात्र	-	२०००००

				२७.येवरी	१६६	पात्र	-	१०००००
				२८.मरसांगवी	१६२१	पात्र	-	२०००००
	३.रेणापुर	३.रेणापुर		१.चाडगांव	१८१	पात्र	-	१०००००
				२.नरवटवाडी	५५१	पात्र	-	१०००००
				३.सेलु	८२९	पात्र	-	१०००००
			४.किनगांव	१.दिवेगांव	७९४	पात्र	पात्र	१२५०००
				२.खलंग्री	१४५९	पात्र	-	२०००००
			५.चाकुर	१.मोहगांव	९३६	पात्र	-	१०००००
	४.लातुर	६.रेणापुर		१.बामणी	१५८१	पात्र	-	२०००००
	५.औसा	७.औसा		१.कवटा तोंडवळी	६९५	पात्र	-	१०००००
				२.देवग्रा येळी	२४०५	पात्र	-	३०००००
				३.महादेवाडी/भंगेवाडी	१५२५	पात्र	-	२०००००
				४.शिवणी बु	२२२६	पात्र	-	३०००००
				५.याकतपुर	२०११	पात्र	-	३०००००
				६.धानोरा	१२४१	पात्र	-	२०००००
				७.करंजगांव	२०२७	पात्र	-	३०००००
				८.जयनगर	१००३	पात्र	-	२०००००
				९.हसाळा	६७५	पात्र	-	१०००००
				१०.जमालपुर	१०६०	पात्र	-	२०००००
				११.उबंडगा	९११	पात्र	पात्र	१२५०००
			८.किल्लारी	१.नांदुर्गा	३४३७	पात्र	-	४०००००
				२.गांजनखेडा	५८८	पात्र	-	१०००००
				३.लोहट	९०६	पात्र	-	१०००००
				४.गुबाळ	१७६३	पात्र	-	२०००००
				५.मंगरुळ	२२३६	पात्र	-	३०००००
				६.रामेगांव	१८४४	पात्र	-	२०००००
				७.दापेगांव	१२२५	पात्र	-	२०००००
				८.तांबरवाडी	१३९४	पात्र	-	२०००००
				९.लामजना	७२८९	पात्र	पात्र	८७५०००
				१०.पारधेवाडी	९००	पात्र	-	१०००००
				११.चिंचोली (जा)	८६२	पात्र	-	१०००००
				१२.शिरसद	१७६३	पात्र	-	२०००००
				१३.माळंब्रा	७५९	पात्र	-	१०००००
				१४.येळवट	८३३	पात्र	-	१०००००
				१५.कारला	३३२६	पात्र	-	४०००००
				१६.चलबुर्गा	१४१९	पात्र	-	२०००००
				१७.हरेगांव	२८८४	पात्र	-	३०००००
				१८.निबाळादाऊ	२६५१	पात्र	-	३०००००
			९.भादा	१.चिंचोली सोन	१००८	पात्र	-	२०००००
				२.ब-हाणपूर	८२२	पात्र	-	१०००००
				३.कोरगळा	१६००	पात्र	-	२०००००
				४.कावठा केज	९०४	पात्र	-	१०००००
				५.हिप्परगा	२१३४	पात्र	-	३०००००
				६.वडजी	११२७	पात्र	-	२०००००
				७.वांगजी	१२९४	पात्र	-	२०००००
	६.शि.पाळा	१०.उदगीर ग्रा.	१.देठणा	१७३२	पात्र	-	२०००००	
			११.देवणी	१.कानेगाव	१०६९	पात्र	-	२०००००
				२.शेद	१३६३	पात्र	-	२०००००
		१२.शि.पाळा	१.चाबरगा	८७५	पात्र	-	१०००००	
			२.लकडजवळगा	९३२	पात्र	-	१०००००	

			३.तिरुक्वाडी	८७५	पात्र	-	१०००००
			४.आनंदवाडी	७६९	पात्र	-	१०००००
			५.आरी	६७७	पात्र	-	१०००००
			६.अंकुलगा (स)	१३९९	पात्र	-	२०००००
			७.हानंमतवाडी	५७५	पात्र	-	१०००००
			८.उमरदरा	१११२	पात्र	पात्र	२५००००
			९.जोगाळा	५६८	पात्र	-	१०००००
	७.अहमदपूर	१३.अहमदपूर	१.लिंगाळा	७९६	पात्र	-	१०००००
			२.नांदुरा (खु)	७३०	पात्र	-	१०००००
			३.हाळणी	१२३६	पात्र	-	२०००००
			४.वायगाव	२०८२	पात्र	-	३०००००
			५.चोबळी	१३७७	पात्र	-	२०००००
			६.मांडवी	१४०९	पात्र	-	२०००००
			७.सलगरा	५२४	पात्र	-	१०००००
			८.आजणी (खु)	११९८	पात्र	-	२०००००
			९.हाडोळती	७०१३	पात्र	-	७०००००
			१०.वळसंगी	२३०६	पात्र	-	३०००००
			११.हिप्पळगांव	१९३४	पात्र	-	२०००००
			१२.बाभळगांव	९४५	पात्र	-	१०००००
			१३.हांगरगा	७७३	पात्र	-	१०००००
			१४.आनंदवाडी	१०००	पात्र	-	१०००००
			१५.अंबेगांव	८८०	पात्र	-	१०००००
			१६.बोडखा	९६९	पात्र	-	१०००००
			१७.सय्यदपूर	७८९	पात्र	-	१०००००
			१८.कौडगांव	५९१	पात्र	-	१०००००
			१९.शिवणखेड	२६९६	पात्र	-	३०००००
			२०.हागदळ	७७६	पात्र	-	१०००००
			२१.वरवटी	९९५	पात्र	-	१०००००
			२२.राळगा	५९६	पात्र	-	१०००००
			२३.गुगदळ	७७५	पात्र	-	१०००००
			२४.तिर्थ	११९८	पात्र	-	२०००००
			२५.किनीकडू	९७१	पात्र	-	१०००००
			२६.कोकणगा	७८६	पात्र	-	१०००००
			२७.माळेगांव	९६३	पात्र	-	१०००००
			२८.उणी /जांब	१०४३	पात्र	-	२०००००
			२९.सोरा	६३१	पात्र	-	१०००००
			३०.हासरणी	८९४	पात्र	-	१०००००
			३१.धानोरा खु.	९८४	पात्र	-	१०००००
			३२.नांदुरा बु.	१४४४	पात्र	-	२०००००
			३३.ब्रम्हपुरी	७२९	पात्र	-	१०००००
		१४.चाकुर	१.मेथी	९८१	पात्र	-	१०००००
			२.माकणी	१७०८	पात्र	-	२०००००
			३.तेलगांव	१६५४	पात्र	-	२०००००
			४.उमरगां	१७३५	पात्र	-	२०००००
			५.गादेवाडी	८०७	पात्र	-	१०००००
		१५.किनगांव	१.किनगांव	९६६५	पात्र	पात्र	८७५०००
			२.कोळवाडी	८९४	पात्र	-	१०००००
			३.हिगांगगांव	९७६	पात्र	-	१०००००
			४.गुजोटी	१४८०	पात्र	-	२०००००
			५.खानापूर	६८४	पात्र	-	१०००००

			६.मोहगांव	१०४७	पात्र	-	२०००००
			७.विळेगांव	१६२५	पात्र	-	२०००००
			८.कें.द्रेवाडी	७७१	पात्र	-	१०००००
			९.गुड्डेवा डी	९०४	पात्र	-	१०००००
			१०.येळदरवाडी	८००	पात्र	-	१०००००
			११.नरवटवाडी	५५१	पात्र	-	१०००००
			१२.मोळवण	७९२	पात्र	-	१०००००
			१३.देवकरा	१४१३	पात्र	-	२०००००
			१४.कोपरा	१८३५	पात्र	-	२०००००
	८.निलंगा	१६.निलंगा	१.तळीखेड	१५३९	पात्र	-	२०००००
			२.आनंदवाडी	६४०	पात्र	-	१०००००
			३.गुन्हाळ	१२३०	पात्र	-	२०००००
			४.अंबेगांव	११००	पात्र	-	२०००००
			५.बामणे	११४९	पात्र	-	२०००००
			६.सिंगनाळ	५९१	पात्र	-	१०००००
			७.शिरूर	१०३१	पात्र	-	२०००००
			८.मंथनपुर	८१४	पात्र	-	१०००००
		१७.औराद	१.अंबुलगा बु	४९४३	पात्र	-	५०००००
			२.माकणी थोर	१८५३	पात्र	-	२०००००
			३.गुजरंगा	१६१७	पात्र	-	२०००००
			४.बेडगा	८७१	पात्र	-	१०००००
			५.हंचनाळ	६२७	पात्र	-	१०००००
			६.बोरसुरी	३३९३	पात्र	-	४०००००
			७.नभिवाडी	७८६	पात्र	-	१०००००
			८.होसुर	२६९६	पात्र	-	३०००००
			९.सोनखेड	१५०७	पात्र	-	२०००००
			१०.शेळगी	१९२६	पात्र	पात्र	२५००००
		१८.का.सिरशी	१.चिंचोली (भ)	१६७०	पात्र	-	२०००००
			२.रामतिर्थ	५८५	पात्र	-	१०००००
			३.पिरुपटेलवाडी	१११०	पात्र	-	२०००००
			४.देवी हालाळी	२५००	पात्र	पात्र	३७५०००
			५.वाकसा	६६७	पात्र	पात्र	१२५०००
			६.हासुरी बु.	२२६५	पात्र	पात्र	३७५०००
			७.नदी हात्तरंगा	२५०७	पात्र	पात्र	३७५०००
			८.शेद	१२३९	पात्र	-	२०००००
		१९.शि.पाळ	१.निटुर	५७५१	पात्र	-	७०००००
			२.शिरोळा	२८०४	पात्र	-	३०००००
			३.डागेवाडी	८७०	पात्र	-	१०००००
			४.ताजापुर	५९६	पात्र	-	१०००००
	१९.उदगीर	२०.उदगीर ग्रा	१.कु मठा	३०८२	पात्र	-	४०००००
			२.शंभुउमरगा	१७०६	पात्र	-	२०००००
			३.लोणी	३२१४	पात्र	पात्र	५०००००
			४.कौळखेड	११९४	पात्र	-	२०००००
			५.जकनाळ	५४५	पात्र	-	१०००००
			६.बोरगांव	१२५६	पात्र	-	२०००००
			७.धडकनाळ	५०१	पात्र	-	१०००००
			८.इस्लामपुर	९०३	पात्र	-	१०००००
			९.चिघळी	८९७	पात्र	-	१०००००
			१०.हेर	४८१२	पात्र	-	५०००००
			११.कुमदाळ (हेर)	८०५	पात्र	-	१०००००

			१२.करडखेल	३०६४	पात्र	-	४०००००
			१३.गंगापुर	९६८	पात्र	-	१०००००
			१४.तोंडार	४८१५	पात्र	-	५०००००
			१५.तिवटग्याळ	५१४	पात्र	-	१०००००
			१६.हैबतपुर	१३१७	पात्र	-	२०००००
			१७.भाकसखेडा	१८०५	पात्र	-	२०००००
			१८.सताळा	२०००	पात्र	-	२०००००
			१९.डोंग्रज	२३९७	पात्र	-	३०००००
			२०.बावलगांव	८३४	पात्र	-	१०००००
		२१.वढवणा	१.मांजरी	७६६	पात्र	-	१०००००
			२.खेडी	१०९८	पात्र	-	२०००००
			३.चिमाचीवाडी	५४६	पात्र	पात्र	१२५०००
			४.कल्लुर	१४९३	पात्र	-	२०००००
			५.एकुर्गा रोड	१४५७	पात्र	-	२०००००
			६.डांगेवाडी	५४६	पात्र	-	१०००००
			७.वडगांव (येळी)	१७२५	पात्र	-	२०००००
		२२.देवणी	१.तोगरी	२८६६	पात्र	पात्र	३७५०००
			२.बामणी	१४००	पात्र	-	२०००००
			३.आरसनाळ	१२५०	पात्र	-	२०००००
			४.मोघा	२११०	पात्र	-	३०००००
			५.करवंदी	८८५	पात्र	-	१०००००
			६.बेल सकरगा	१३५५	पात्र	-	२०००००
	१०.चाकुर	२३.चाकुर	१.आनंदवाडी	१३६३	पात्र	-	२०००००
			२.हिप्पळनेर	१९४८	पात्र	-	२०००००
			३.ब्रम्हवाडी	६५१	पात्र	-	१०००००
			४.बोळेगांव	५६९	पात्र	-	१०००००
			५.मसनेरवाडी	६९५	पात्र	-	१०००००
			६.आष्टा	३४९७	पात्र	-	४०००००
			७.घारोळा	१६९७	पात्र	-	२०००००
			८.महाळंग्रा	१९९३	पात्र	-	२०००००
			९.महाळंग्रावाडी	७४४	पात्र	-	१०००००
			१०.गांजुरवाडी	८९७	पात्र	-	१०००००
			११.कडमुळी	११३०	पात्र	-	२०००००
			१२.अलगरवाडी	१५०९	पात्र	-	२०००००
			१३.हाणमंतजवळगा	१४५७	पात्र	-	२०००००
			१४.हाळी बु.	२५६०	पात्र	-	३०००००
			१५.मांडुरकी	८७५	पात्र	-	१०००००
			१६.बोरगांव	९२५	पात्र	-	१०००००
			१७.जढाळा	२६१२	पात्र	-	३०००००
			१८.देवाम्रा	२५१७	पात्र	-	३०००००
			१९.सुगाव	४५५५	पात्र	-	५०००००
	११.लातुर	२४.लातुर ग्रा	१.सलगरा	१६८४	पात्र	-	२०००००
			२.उमरगा बोरी	१३४०	पात्र	-	२०००००
			३.रमजानपुरी	५९६	पात्र	-	१०००००
			४.बोरी	३५६८	पात्र	-	४०००००
			५.भातखेडा	१८३६	पात्र	-	२०००००
			६.सोनवती	२६८३	पात्र	-	३०००००
			७.मळवटी	१३८१	पात्र	-	२०००००
			८.सेलु बु.	९५२	पात्र	-	१०००००
			९.सिरसी	८८८	पात्र	-	१०००००

				१०.बाभळगांव	६०१३	पात्र	-	७०००००
				११.वासनागांव	२१६४	पात्र	-	३०००००
				१२.चांडेश्वर	१६८२	पात्र	-	२०००००
				१३.कव्हा	२६६४	पात्र	-	३०००००
				१४.शिवणी खु	१५२४	पात्र	-	२०००००
		२५.एमआयडीस	१.रायवाडी	१०६७	पात्र	-	-	२०००००
				२.चिंचोलीराव	१९११	पात्र	-	२०००००
		२६.मुरुड	१.मसला	१३७१	पात्र	-	-	२०००००
				२.भिसेवाघोली	३२२९	पात्र	-	४०००००
				३.कुंटेफळ	५७३	पात्र	-	१०००००
				४.खंडाळा	१०९३	पात्र	-	२०००००
				५.शिराळा	३१४७	पात्र	पात्र	५०००००
				६.गाधवड	३४८०	पात्र	-	४०००००
				७.सारसा	२१३३	पात्र	-	३०००००
				८.टाकळगांव	१०२७	पात्र	-	२०००००
				९.पिंपळगांव	११४३	पात्र	-	२०००००
				१०.वाडी वाघोली	७७९	पात्र	-	१०००००
				११.भोसाल	१५३९	पात्र	-	२०००००
				१२.शिरूर	१७०८	पात्र	-	२०००००
				१३.उटी	६०५	पात्र	-	१०००००
				१४.सावरगांव	१५२५	पात्र	-	२०००००
				१५.धानोरी	७२०	पात्र	-	१०००००
				१६.टाकळी शी	११६१	पात्र	-	२०००००
				१७.चाटा	१६३०	पात्र	-	२०००००
				१८.भोपला	१५४६	पात्र	-	२०००००
				१९.ढाकणी	१४२१	पात्र	-	२०००००
				२०.निवळी	४०७६	पात्र	-	५०००००
				२१.करकटा	१५६०	पात्र	-	२०००००
				२२.गुफावाडी	१२३१	पात्र	-	२०००००
		२७.गातेगांव	१.गानुर	८६१	पात्र	-	-	१०००००
				२.रामेश्वर	१८४०	पात्र	-	२०००००
				३.ढोकी	९९३	पात्र	पात्र	१२५०००
				४.आकरवाई	१४७८	पात्र	-	२०००००
				५.गातेगांव	२८४४	पात्र	पात्र	३७५०००
				६.मुरुडअकोला	२२३७	पात्र	पात्र	३७५०००
				७.गोदेगांव	१७५७	पात्र	-	२०००००
				८.रामेगांव	१८९७	पात्र	-	२०००००
				९.येळी	१४२३	पात्र	-	२०००००
				१०.हिसोरी	८५७	पात्र	-	१०००००
				११.मांजरी	१८९१	पात्र	-	२०००००
				१२.सामनगांव	१२००	पात्र	-	२०००००
				१३.चिकुर्डा	१९७३	पात्र	-	२०००००
				१४.रुई दिडेगांव	१०५६	पात्र	-	२०००००
				१५.कारंसा	११६६	पात्र	-	२०००००
								६००२५०००
२१	परभणी	१.पाथरी	१.पाथरी	१.नाथरा	१६३२	पात्र	-	२०००००
				२.बादरवाडा	१२५०	पात्र	-	२०००००
		२.पालम	२.पालम	१.चोरवढ	३५००	पात्र	-	४०००००
		३.मानावत	३.मानावत	१.कोल्हावाडी	६०२	पात्र	-	१०००००
				२.तांडबोंरगांव	२५२७	पात्र	-	३०००००

		४.सोनपेठ	४.सोनपेठ	१.गंगापिंपरी	५६२	पात्र	-	१०००००
			५.दैठणा	१.सोत्रा	१८०७	पात्र	पात्र	२५००००
			६.ताडकळस	१.पिंगळी	६८७०	पात्र	-	७०००००
								२२५००००
२२	हिंगोली	१.औढा	१.हड्डा	१.टाकळ गव्हाण	७९५	पात्र	-	१०००००
		२.वस्मत	२. कु रुदा	१.सावरखेडा	३८७	पात्र	-	१०००००
								२०००००
२३	अमरावती ग्रा	१.मोशी	१.मोशी	१.नसिरपूर	४०२	पात्र	-	१०००००
				२.आष्टागाव	१०६३	पात्र	-	२०००००
				३.दापोरी	२३६९	पात्र	पात्र	३७५०००
			२.बेनोडा	१.बेलोना	४२२	पात्र	पात्र	१२५०००
			३.शिरखेड	१.शिरलस	१३०७	पात्र	-	२०००००
		२.आंजनगाव	४.रहिमापर	१.वरुड खुर्द	६०३	पात्र	-	१०००००
		३.दर्यापुर	५.दर्यापुर	१.खेरी	७९३	पात्र	-	१०००००
		४.नांदगांव खं	६.लोणी	१.जावरा	८८१	पात्र	-	१०००००
								१३०००००
२४	अकोला	१..अकोट	१..अकोट	१.बळेगांव	१२४४	पात्र	-	२०००००
				२.चिडकापुर	२७००	पात्र	पात्र	३७५०००
				३.मंचनपुर	१२००	पात्र	-	२०००००
				४.लोहारी खुर्द	२२३०	पात्र	-	३०००००
				५.आसेगांव बाजार	५३००	पात्र	-	७०००००
				६.बोडी	३५५७	पात्र	-	४०००००
				७.मोहाळा	२३५०	पात्र	पात्र	३७५०००
				८.अडगांव खुर्द	३०००	पात्र	-	३०००००
			२..दहीहांडा	१.कुटासा	१०,०००	पात्र	-	७०००००
				२.टाकळी खुर्द	१११०	पात्र	-	२०००००
				३.देवरी	२०४८	पात्र	-	३०००००
		२.तेल्हारा	३.तेल्हारा	१.दहीगांव अवताडे	४१७६	पात्र	-	५०००००
				२.इसापुर	१०८६	पात्र	-	२०००००
				३.वरुड बु.	१५८६	पात्र	-	२०००००
			४.हिवरखेड	१.तळेगांव खुर्द	१०९७	पात्र	-	२०००००
				२.कार्ळा बु.	१९९७	पात्र	-	२०००००
				३.झरी बाजार	१२६०	पात्र	-	२०००००
				४.गोर्धा	७४८	पात्र	-	१०००००
		३.अकोला	५.दहीहांडा	१.गांधीग्राम	२२००	पात्र	-	३०००००
				२.कपिलेश्वर	१२५०	पात्र	-	२०००००
			६.जुने शहर	१.हिंगणा म्हेसपुर	११४८	पात्र	-	२०००००
			७.उरळ	१.कं चनपुर	११२३	पात्र	-	२०००००
		४.पातूर	८.चात्री	१.सांगोळा	७५०	पात्र	-	१०००००
				२.सुकळी	१६३०	पात्र	-	२०००००
		५..मूर्तिजापुर	९.मूर्तिजापुर	१.मगोरा	४२७	पात्र	-	१०००००
		६.बांशिंगाळी	१०.पिंजर	१.महान	६०५३	पात्र	-	७०००००
		७.बाळापुर	११.बाळापुर	१.सातरगांव	९३१	पात्र	-	१०००००
								७७५००००
२५	वाशिम	१.मालेगांव	१.जऊळका	१.आमखेडा	१५००	पात्र	-	२०००००
		२.रिसोड	२.रिसोड	१.भरजहागीर	३९१८	पात्र	-	४०००००
				२.करंजी	८७०	पात्र	-	१०००००
								७०००००
२६	बुलढाणा	१.दे राजा	१.सिंदखेड राजा	१.बामखेड	७३१	पात्र	-	१०००००
				२.गोंधनखेड	९००	पात्र	-	१०००००

			२.अंढेरा	१.सरंबा	२२००	पात्र	-	३०००००
								५०००००
२७	यवतमाळ	१.वणी	१.शिरपूर	१.नायगांव	१७८०	पात्र	-	२०००००
		२.उमरखेड	२.उमरखेड	१.मरसुळ	१६५९	पात्र	-	२०००००
		३.पुसद	३.खंडाळा	१.शेंबाळपिंप्री	८१०७	पात्र	पात्र	८७५०००
				२.बेलोरा	५२३२	पात्र	-	७०००००
			४.पुसद शहर	१.मोहा ई.	३१०४	पात्र	-	४०००००
			५.पुसद ग्रामीण	१.करहोल	१३९७	पात्र	-	२०००००
								२५७५०००
२८	नागपुर ग्रा	१.हिंगणा	१.हिंगणा	१.माडव घोराड	१२८४	पात्र	-	२०००००
				२.बेसा	८५६	पात्र	-	१०००००
				३.हुडकेश्वर	११४८	पात्र	पात्र	२५००००
		२.भिवापर	२.बेला	१.झमकोली	११००	पात्र	-	२०००००
				२.भिवी	१०५०	पात्र	-	२०००००
		३.उमरेड	बेला	१.सावंगी बु	२०५५	पात्र	-	२०००००
		४.कामठी	३.कामठी	१.आवंढी	७७९	पात्र	-	१०००००
		५.मौदा	४.मौदा	१.महलगांव	६३१	पात्र	-	१०००००
				२.भेडाळा	११६७	पात्र	-	२०००००
				३.गुमफळा	२३७३	पात्र	पात्र	३७५०००
				४.उमरी	१८००	पात्र	-	२०००००
				५.भोवरी	९६४	पात्र	-	१०००००
				६.आदासा	१६७०	पात्र	-	२०००००
				७.झुल्लर	११००	पात्र	पात्र	२५००००
		६.पारशिवणी	५.पारशिवणी	१.डुमरीकला	७८९	पात्र	-	१०००००
				२.ढवलापुर	१६१७	पात्र	-	२०००००
				३.पार्डी	१०५०	पात्र	-	२०००००
		७.कळमेश्वर	६.केळवद	१.पिडकापार	५५४	पात्र	-	१०००००
		सावनेर	केळवद	१.जोगा	६८५	पात्र	-	१०००००
				२.पढरी	७३१	पात्र	-	१०००००
		८.भिवापुर	७.भिवापुर	१.मेढा	११००	पात्र	-	२०००००
				२.नक्षी	१२२०	पात्र	-	२०००००
				३.अडयाळ	१२९८	पात्र	-	२०००००
				४.मानोरा	११५०	पात्र	-	२०००००
				५.वडद	७८३	पात्र	-	१०००००
				६.भाणेबोरी	८९५	पात्र	-	१०००००
				७.पांढरवाणी	९५०	पात्र	-	१०००००
				८.वासी	१०५०	पात्र	-	२०००००
		कळमेश्वर	८.सावनेर	१.पिंपळाकिनखेडे	१८१८	पात्र	-	२०००००
				२.कन्हैया डोल	१२३०	पात्र	-	२०००००
				३.कोठोडी	१३९१	पात्र	-	२०००००
				४.सोनोली	८२५	पात्र	-	१०००००
				५.पानउबाळी	८९९	पात्र	-	१०००००
		९.काटोल	९.जलालखेडा	१.खराशी	७५०	पात्र	-	१०००००
				२.जामगांव	११००	पात्र	पात्र	२५००००
			१०.कोढाली	१.कामठी मा	३००	पात्र	-	१०००००
				२.पंचधार	५०६	पात्र	-	१०००००
			११.काटोल	१.इसापुर बु.	५३८	पात्र	-	१०००००
				२.झिल्पा	२०३५	पात्र	-	३०००००
				३.बारगांव	६६१	पात्र	-	१०००००
				४.कोढासावळी	१२४३	पात्र	-	२०००००

				५.गोंडीमाहेगांव	१२१२	पात्र	-	२०००००
				६.खुटांबा	१३१३२	पात्र	-	१०००००
				७.वढलीवाघ	५५९	पात्र	-	१०००००
		१२.कळमेश्वर		१.कोतवालबडी	६८८	पात्र	-	१०००००
				२.चाकडोह	९००	पात्र	-	१०००००
				३.सावरमेंढा	९६०	पात्र	-	१०००००
		भिववापुर	१३.वेलतुर	१.थुटानबोरी	९१३	पात्र	-	१०००००
		१०.कुही	वेलतुर	१.सिसी (नवेगांव)	१७६६	पात्र	-	२०००००
				२.चिकना	११२४	पात्र	-	२०००००
				३.चन्ना	७५५	पात्र	-	१०००००
				४.फुल्लर	८००	पात्र	-	१०००००
				५.गोटणगांव	६४५	पात्र	-	१०००००
		११.नरखेड	१४.नरखेड	१.सावरगांव	७९६७	पात्र	-	७०००००
				२.खरसोली	२५९५	पात्र	-	३०००००
				३.खामली	६१८	पात्र	-	१०००००
				४.मसोरा	१७३४	पात्र	-	२०००००
				५.शेबळा	१७३८	पात्र	-	२०००००
				६.थुगावनिपानी	११५७	पात्र	-	२०००००
				७.मालापुर	१३००	पात्र	-	२०००००
				८.खेडी गोगो	२०२०	पात्र	-	३०००००
		१२.रामटेक	१५.देवलापार	१.बेलदा	२०२२	पात्र	-	३०००००
				२.पुसदा	१९६३	पात्र	-	२०००००
		उमरेड	१६.उमरेड	१.नवेगांवसाधु	१५००	पात्र	-	२०००००
				२.विरली	२०५०	पात्र	-	३०००००
				३.परसोडी	८००	पात्र	-	१०००००
				४.हेवती	५००	पात्र	-	१०००००
				५.तारणा	३१५७	पात्र	-	४०००००
				६.डव्हा	२५००	पात्र	-	३०००००
				७.गोधणी	१०३६	पात्र	-	२०००००
				८.गागरुळ	४०८	पात्र	-	१०००००
				९.कवडसी	१३२०	पात्र	-	२०००००
				१०.बेसुर	२२०३	पात्र	-	३०००००
				११.आमगांव	१३००	पात्र	-	२०००००
				१२.सावकी	७५०	पात्र	-	१०००००
				१३.गांवसुत	१५००	पात्र	-	२०००००
		सावनेर	१७.खापा	१.गुमगांव	३९१	पात्र	-	१०००००
				२.तिघई	५२०	पात्र	-	१०००००
				३.सर्गा	१६२५	पात्र	-	२०००००
				४.खुडुका	४८४	पात्र	-	१०००००
				५.किरणापुर	८००	पात्र	-	१०००००
				६.गढमी	१२९६	पात्र	-	२०००००
				७.गोसेवाडी	६७४	पात्र	-	१०००००
		कुही	१८.कुही	१.आंबाडी	२४७०	पात्र	-	३०००००
				२.वडेगांव मांढळ	११६९	पात्र	-	२०००००
				३.पाडी	२०००	पात्र	-	२०००००
				४.मांढळ	९१६४	पात्र	पात्र	८७५०००
				५.विहीरगांव	९१६४	पात्र	-	७०००००
				६.उमरगांव	६१२	पात्र	-	१०००००
				७.वडेगांव काळे	१३५०	पात्र	-	२०००००
				८.रुयाड	१४३७	पात्र	-	२०००००

				१.चापा	११००	पात्र	-	२०००००
				१०.भागली	१२००	पात्र	-	२०००००
				११.खोबना	७७०	पात्र	-	१०००००
				१२.ससेगांव	२१०२	पात्र	-	३०००००
				१३.कळमणा	९३५	पात्र	-	१०००००
		पारशिवनी	१९.कन्हान	१.सालवा	८७९	पात्र	-	१०००००
		रामटेक	२०.रामटेक	१.नंदापुरी	१२६०	पात्र	-	२०००००
				२.मादी	१२००	पात्र	-	२०००००
				३.धानोली	९८६	पात्र	-	१०००००

१९८०००००

२९	भंडारा	१.भंडारा	१.भंडारा	१.गणेशपुर	८१८३	पात्र	-	७०००००
				२.मांडवी	१८७४	पात्र	-	२०००००
				३.बेरोरी	१०४१	पात्र	-	२०००००
				४.मंडणगांव	१०४५	पात्र	-	२०००००
				५.कोरभी	९३७	पात्र	-	१०००००
				६.तिड्डी	१४२७	पात्र	-	२०००००
			२.जवाहरनगर	१.सालेबडी	१०७४	पात्र	-	२०००००
			३.अडयाळ	१.वाकेश्वर	१८८३	पात्र	-	२०००००
				२.मांडगी	१५००	पात्र	-	२०००००
		२..मोहाडी	४.आंधळगांव	१.जांब	३५९९	पात्र	-	४०००००
		३.तुमसर	५.तुमसर	१.आसलपाणी	१४७५	पात्र	-	२०००००
			६.आंधळगांव	१.लेडेझरी	१५३२	पात्र	-	२०००००
		४.साकोली	७.साकोली	१.निलज	१६४७	पात्र	-	२०००००
				२.सुकळी	१२३७	पात्र	-	२०००००
				३.किन्ही/मोखे	२०६४	पात्र	-	३०००००
				४.सोनपुरी	६५०	पात्र	-	१०००००
				५.झाडागांव	११५०	पात्र	-	२०००००
				६.महाळगांव	१८७७	पात्र	-	२०००००
		५.लाखणी	८.पालांदुर	१.लोहारा	१७२१	पात्र	-	२०००००
				२.देवरी	८२७	पात्र	-	१०००००
				३.जेवनाळा	१७३७	पात्र	पात्र	२५००००
				४.किटाळी	२२०७	पात्र	-	३०००००
			९.लाखनी	१.मानेगांव/सडक	१९८५	पात्र	-	२०००००
		६.पवनी	१०.पवनी	१. उमरी (चोरस)	७९१	पात्र	-	१०००००
				२. काकेपार	९८३	पात्र	-	१०००००
			११.अडयाळ	१. वासेरा	९११	पात्र	-	१०००००
				२.सोनेगांव (बुटी)	११६८	पात्र	-	२०००००
		७.लाखांदूर	१२.लाखांदूर	१. पारडी	१३९०	पात्र	-	२०००००
				२. मुझा	१४०९	पात्र	-	२०००००
			१३.पालांदुर	१.सोनेगांव/घोडेझरी	९७६	पात्र	-	१०००००

६२५०००००

३०	गोंदीया	१.अर्जुन/भोर	१.केशोरी	१.परसटोला	२२६३	पात्र	-	३०००००
				२.इळदा	१६३२	पात्र	-	२०००००
			२.अर्जुन/भोर	१.अरुणनगर	३०००	पात्र	-	३०००००
				२..येगांव	११००	पात्र	-	२०००००
				३.शिरोली	१८६१	पात्र	-	२०००००
				४.गुडरी	८९१	पात्र	-	१०००००
				५.धाबेटेकडी	१४३१	पात्र	-	२०००००
				६.बुधेवाड	११४२	पात्र	-	२०००००
				७.ताडागांव	२३०९	पात्र	-	३०००००

				८.बोंडागांव देवी	३१२२	पात्र	-	४०००००
		२.देवरी	३.देवरी	१.शेंडेपार	१५६०	पात्र	-	२०००००
				२.सिरपुर	१६२०	पात्र	-	२०००००
		३.गोंदिया	४.गोंदिया ग्रा.	१.बटाणा	२२४५	पात्र	-	३०००००
				२.फुलचुर	४७४७	पात्र	पात्र	६२५०००
				३.सटवा	१०३०	पात्र	-	२०००००
				४.शिरपुर	१९२१	पात्र	-	२०००००
				५.रावणवाडी	२६९८	पात्र	-	३०००००
				६.मोगर्गा	१८३३	पात्र	-	२०००००
				७.काठी	६६०३	पात्र	-	७०००००
			५.गंगाझरी	१.भानपुर	२२७३	पात्र	-	३०००००
				२.गंगाझरी	२७७६	पात्र	-	३०००००
				३.ढाकणी	२५६१	पात्र	-	३०००००
				४.पाडीबाध	१६७८	पात्र	-	२०००००
				५.सोनगांव खु	१५७०	पात्र	-	२०००००
				६.हिवरा	१९४१	पात्र	-	२०००००
				७.सहेसपुर	१८१९	पात्र	-	२०००००
				८.मजीतपुर	१९२५	पात्र	-	२०००००
			६.गोंदिया श.	१.नंगपुरा मुरी	३०८३	पात्र	-	४०००००
		४.गोरेगांव	गोंदिया ग्रा	१.गणखेरा	२५१२	पात्र	-	३०००००
				२.कारंजा	४१११	पात्र	-	५०००००
			७.गोरेगांव	१.भडंगा	२९६३	पात्र	-	३०००००
				२.घोटी	४०७५	पात्र	-	५०००००
				३.हौसी टोली	१६००	पात्र	-	२०००००
				४.पालेवाडा	१६५६	पात्र	-	२०००००
				५.झाजिया	१२६०	पात्र	-	२०००००
		५.आमगांव	८.आमगांव	१.शिवनी	२११७	पात्र	-	३०००००
				२.किकरीपार	२७०५	पात्र	-	३०००००
				३.खुशीपार	१५१२	पात्र	-	२०००००
		६.स./अर्जुनी	९.डुगीपार	१.खोडशिवनी	२८९०	पात्र	पात्र	३७५०००
				२.पळसगांव	१३६०	पात्र	-	२०००००
				३.फुटाळा	७४९	पात्र	-	१०००००
				४.बोपाबोरी	१९१४	पात्र	-	२०००००
				५.घाटबोरी	१३५०	पात्र	-	२०००००
				६.खोबा	२२३५	पात्र	-	३०००००
		७.सालेकसा	१०.सालेकसा	१.बिंझली	१५६३	पात्र	-	२०००००
				२.कोंटजांभोरा	११६५	पात्र	-	२०००००
				३.धानोली	११००	पात्र	-	२०००००
		८.तिरोडा	११.तिरोडा	१.जमुनिया	१४६५	पात्र	-	२०००००
				२.नवरगांव	९५०	पात्र	-	१०००००
				३.गुमधावळा	१७७१	पात्र	-	२०००००
				४.मेंदिपुर	१४९२	पात्र	-	२०००००
				५.निमगांव	६१०	पात्र	-	१०००००
			१२.दवणीपाडा	१.बलमाटोला	८८३	पात्र	-	१०००००
				२.धापेवाडा	२६००	पात्र	-	३०००००
				३.गोडमोहाडी	२८१४	पात्र	-	३०००००
								१४१००००
३१	चंद्रपुर	१.चंद्रपुर	१.घुघुस	१.धानोरा	१७४२	पात्र	-	२०००००
				२.बेलसनी	११११	पात्र	-	२०००००
				३.ऊसगांव	११११	पात्र	-	२०००००

			२.चंद्रपुर शहर	१.मारडा	२३५०	पात्र	-	३०००००
			३.मुल	१.गोंडसावरी	१०००	पात्र	पात्र	१२५०००
		२.नागभिड	४.नागभिड	१.गीरगांव	४५९९	पात्र	पात्र	६२५०००
		३.गौडपिंपरी	५.लाठी	१.वेळगांव	१०४८	पात्र	-	२०००००
				२.सकमुर	१५८०	पात्र	-	२०००००
				३.जुना पोडसा	८६५	पात्र	-	१०००००
			६.धाबा	१.दुबारपेठ	८३६	पात्र	-	१०००००
			७.कोठारी	१.आक्सापुर	१७३४	पात्र	-	२०००००
			८.गौडपिंपरी	१.करंजी	३००७	पात्र	पात्र	५०००००
				२.धानापुर	१८८१	पात्र	-	२०००००
		४.जिवती	९.पाठण	१.चिखली बु.	१५३४	पात्र	-	२०००००
				२.पुनागुडा	८३०	पात्र	-	१०००००
		५.मुल	१०.मुल	१.कांतापेठ	१३७७	पात्र	-	२०००००
				२.सजगड	१५७२	पात्र	-	२०००००
		६.सिंदेवाही	११.सिंदेवाही	१.कमळगांव तु	११५८	पात्र	-	२०००००
				२.उकडहेटी	१३७०	पात्र	-	२०००००
				३.घोट	९००	पात्र	-	१०००००
				४.डोंगरगांव	११५२	पात्र	-	२०००००
				५.लोन खेरी तु	११४६	पात्र	-	२०००००
				६.सरडपार	१७२०	पात्र	-	२०००००
				७.शिरकाळा	५४१	पात्र	-	१०००००
				८.देलनवाडी	२४३१	पात्र	-	३०००००
				९.नाचनभटी	१२१०	पात्र	-	२०००००
				१०.पेठगांव	२९७०	पात्र	-	३०००००
				११.उमरवाही	१४०९	पात्र	-	२०००००
				१२.चारगांव बडगे	७९३	पात्र	-	१०००००
		७.कोपरणा	१२.कोपरणा	१.पारडी	११४१	पात्र	-	२०००००
			१३.गडचांदुर	१.लखमापुर	२१७०	पात्र	-	३०००००
				२.करोली खु.	२३४१	पात्र	पात्र	३७५०००
		८.राजुरा	१४.विरुर	१.चिंचोली	१६५२	पात्र	-	२०००००
				२.नलफडी	९२७	पात्र	-	१०००००
				३.डोंगरगांव	१८१०	पात्र	-	२०००००
				४.सोनुरी	१५५९	पात्र	-	२०००००
								७७२५०००
३२	गडचिरोली	१.आरमारी	१.आरमारी	१.ठाणेगांव	२९९७	पात्र	-	३०००००
				२.वैरागड	४९३७	पात्र	-	५०००००
				३.मोहझरी	१२४९	पात्र	-	२०००००
				४.कुरडीमाल	१८८२	पात्र	-	२०००००
				५.कासवी	२८८१	पात्र	-	३०००००
				६.जोगीसाखरा	१६२४	पात्र	-	२०००००
		२.चामोशी	२.चामोशी	१.गौरीपुर	२७६०	पात्र	-	३०००००
				२.विक्रमपुर	३८०२	पात्र	पात्र	५०००००
				३.मुखडामाल	२७१७	पात्र	-	३०००००
				४.फराडा	१५६१	पात्र	-	२०००००
				५.घारगांव	१४७६	पात्र	-	२०००००
				६.मोहुरी	१०३९	पात्र	-	२०००००
		३.देसाईगंज	३.देसाईगंज	१.शंकरपुर	१७०८	पात्र	-	२०००००
				२.शिवराजपुर	२१००	पात्र	-	३०००००
				३.कोकडी	२५५८	पात्र	-	३०००००
				४.एकलपुर	१२४०	पात्र	-	२०००००

		४.कुरखेडा	४.कुरखेडा	१.गेवर्धा	२३२३	पात्र	-	३०००००
				२.कुरखेडा	५३१०	पात्र	-	७०००००
				३.आंधळी	१२१२	पात्र	-	२०००००
			५.आरमोरी	१.सावलखेडा	३१४८	पात्र	-	४०००००
		५.सिर्रोचा	६.सिर्रोचा	१.मादाराम	२२०७	पात्र	-	३०००००
				२.जाफ्राबाद	४२००	पात्र	-	५०००००
		६.गडचिरोली	७.गडचिरोली	१.गुरवडा	१२९५	पात्र	-	२०००००
				२.नगरी	१०५५	पात्र	-	२०००००
				३.खरपुडी	१७६१	पात्र	-	२०००००
			८.आरमोरी	१.टेंभा	१४७६	पात्र	-	२०००००
				२.वसा	१७०१	पात्र	-	२०००००
								७८०००००
३३	वर्धा	१.वर्धा	१.सेवाग्राम	१.भिवापुर	७३५	पात्र	-	१०००००
				२.खरांगणा गोडे	३०००	पात्र	-	३०००००
				३.येसबा	१९७०	पात्र	-	२०००००
				४.मसाळा	६५००	पात्र	-	७०००००
				५.गणेशपुर	११५०	पात्र	-	२०००००
				६.घानोरा	१७००	पात्र	-	२०००००
			२.अल्लीपुर	१.तळेगांव(टालाटुली)	४४११	पात्र	-	५०००००
				२.नेरी	१३७९	पात्र	-	२०००००
		२.हिंगणघाट	३.हिंगणघाट	१.लाडकी	१३६१	पात्र	-	२०००००
				२.काजळसरा	१४००	पात्र	-	२०००००
				३.सेलु (मु)	१२००	पात्र	-	२०००००
				४.वणी	१५९७	पात्र	-	२०००००
			४.वडनेर	१.सिरसगांव	२००७	पात्र	-	३०००००
				२.धोची	७६३	पात्र	पात्र	१२५०००
				३.आजनगांव	५०९	पात्र	-	१०००००
			५.अल्लीपुर	१.गाडेगांव	६२९	पात्र	-	१०००००
				२.चानकी कोरडे	११९०	पात्र	-	२०००००
				३.कानगांव	२६०५	पात्र	-	३०००००
				४.शिरुड	२०५१	पात्र	-	३०००००
				५.मनसावळी	१०५०	पात्र	-	२०००००
		३.समुद्रपुर	६.समुद्रपुर	१.उबदा	१२१७	पात्र	-	२०००००
				२.निरगुडी	९४१	पात्र	-	१०००००
			७.सिंदी	१.बरबडी	१११६	पात्र	-	२०००००
			८.गिरड	१.झुनका	९७८	पात्र	-	१०००००
				२.पिंपळगांव	१४०६	पात्र	-	२०००००
				३.पिंपरी	८९१	पात्र	-	१०००००
				४.फरीदपुर	१०६५	पात्र	-	२०००००
				५.करुळ	१५००	पात्र	-	२०००००
				६.वाशी	१८७५	पात्र	-	२०००००
				७.आसोला	१२७५	पात्र	-	२०००००
			९.हिंगणघाट	१.मणगाव	५७४	पात्र	-	१०००००
		४.आर्वी	१०.आर्वी	१.दहेगांव मुस्तफा	२१३१	पात्र	-	३०००००
				२.नांदपुर	२०१०	पात्र	-	३०००००
				३.बेल्हारा	९६१	पात्र	-	१०००००
			११.खरांगणा	१.पाचोड	१११४	पात्र	-	२०००००
				२.पिंपळगांव भोसले	५८९	पात्र	-	१०००००
				३.तळेगाव (रघुजी)	९८४	पात्र	-	१०००००
		५.आष्टी	१२.आष्टी	१.सावंगा पुर्नवसन	५०६	पात्र	-	१०००००

				२.सुजातपुर	९९८	पात्र	-	१०००००
				३.रामधरा(पुनवर्सन	५२६	पात्र	-	१०००००
	६.कारंजा	१३.कारंजा		१.आंजनडोह	१६१२	पात्र	-	२०००००
				२.गारपीठ	६७५	पात्र	-	१०००००
				३.राहाटी	८९९	पात्र	-	१०००००
				४.भालेवाडी	१४६७	पात्र	-	२०००००
				५.सावळी बु।।	१६५०	पात्र	-	२०००००
		१४.खरंगणा		१.मासोद	११४८	पात्र	-	२०००००
				२.पांजरा (गोडी)	७६०	पात्र	-	१०००००
	७.देवळी	१५.पूलगाव		१.कांदेगावं	१०८५	पात्र	-	२०००००
	८.सेलू	१६.सेलू		१.नानबडी	७५७	पात्र	-	१०००००
				२.वडगांव खुर्द	१३३१	पात्र	-	२०००००
			१७.दहेगाव	१.पिंपळगाव	६७६	पात्र	-	१०००००
			१८.खरंगणा	१.खैरीकामटी	७२१	पात्र	-	१०००००
			१९.सेवाग्राम	१.येळीकेळी	४८०७	पात्र	-	५०००००
								१०३२५०००
							एकुण -	४८३०७५०००